



## विद्या प्रसारक मंडळ, ठाणे

मासिकाचे नाव	:	दिशा
संपादक	:	डॉ. विजय वा. बेडेकर
प्रकाशक	:	विद्या प्रसारक मंडळ
प्रकाशन वर्ष	:	१९९८
वर्ष	:	तिसरे
अंक	:	१
पृष्ठे	:	४० पृष्ठे

गणपत्रिका विद्या प्रसारक मंडळाच्या  
“ग्रंथालय” प्रकल्पांतर्गत निर्मिती

गणपत्रिका निर्मिती वर्ष : २०१०

गणपत्रिका क्रमांक : २१



विद्या प्रसारक मंडळाचे  
मासिक

# दिशा

तिसरी / अंक १ / जुलै १९९८

## संपादकीय भारताची अणुचाचणी

सोमवार ११मे १९९८ रोजी म्हणजे बुद्धपौर्णिमेला भारताने अणुस्कोटचाचण्या केल्या. लगेच पुन्हा २ दिवसांनी म्हणजे १३ मे ला आणखी २ चाचण्या केल्या आणि भारत 'अण्वसमिद' असल्याचे जाहीर केले. सुमारे २४ वर्षांपूर्वी बुद्धपौर्णिमेला च १९७४ साली भारताने पहिली अणुचाचणी केली होती. या ताज्या अणुचाचण्यामुळे जगातील ५ अणुमहासत्ता म्हणजे अमेरिका, रशिया, फ्रान्स, इंग्लंड आणि चीन यांना घडका बसला आणि या चाचण्या केल्याची शिक्षा म्हणून भारतावर आर्थिक निवैधी लादले गेले, अर्थातच या निवैधांगच्ये अमेरिका सर्वांत पुढे आहे.

या पाचही राष्ट्रांकडे, जग अनेक वेळा उद्घवस्त करता येईल एवढी अण्वसे आहेत. 'करून करून भागले आणि देवपूजेला लागले' असा या राष्ट्रांचा प्रकार आहे. अण्वसप्रसाराचे सगळे जागतिक नियम पाब्यावर बसवून चीनने उत्तर कोरिया, इराण, इराक व पाकिस्तान या सगळ्यांना अणुविज्ञान आणि तंत्रज्ञान पुरविले आहे. जगामध्ये आज चीनइके दोणी आणि दाखिक राष्ट्र नसेल. चीनमध्ये आज हुकुमशाही आहे. मानवाधिकारांची उघड पायमद्दी तेथे केली जाते. विरोधी मत प्रदर्शित केले म्हणून स्वतःच्याच हजारो नागरिकांना यांनी मारून टाकले आहे. चीनने १९५० साली तिखेट या स्वतंत्र राष्ट्राला गिळळकृत केले. १९५९ साली तिखेटी शांतिदूर्दृ दलाईलामा आपल्या २ लाख निवासितांसह भारतात आले. गेली ४० वर्षे त्यांनी अनेक सभा आणि जगभर शांततेची भाषणे दिली, पण तिखेटी १ इंच मुद्दा भूमी ते परत मिळवू शकले नाहीत, आणि भविष्यात ती मिळण्याची मुतराम शक्यताही नाही. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून, भारताचा १५ हजार चीरस मैल भूभाग चीनने गिळळकृत केला. चीनने १९६४ पर्यंत पहिली अणुचाचणी केली, आणि १९६६ पर्यंत अशा ४५ चाचण्या केल्या. पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाला आणि हेपणास्व बनवण्याता चीन मुक्तपणे साहा करीत आहे. विएतनाम या साम्यवादी राष्ट्रावरती मुद्दा चीनने हळ्डा केला. थाडक्यात चीनला आपले राष्ट्रहीत महत्वाचे वाटते आणि राष्ट्रहिताला समातर असे त्याचे परराष्ट्रपोरेण दिसते. याकरिता सगळे जागतिक नियम आणि शांतताकरार पाब्यावर बसवण्याची चीनची तयारी आहे. भारतातल्या साम्यवादी लोकांना मात्र चीन हे एक शांतताप्रिय राष्ट्र दिसते. चीनी भारतावरती आक्रमण करूनार नाहीत असा विश्वास देतात. केवळ नशिबाच्या बळावर पंतप्रधान झालेले देवगोडा आणि गुजरात यांनाही ही अणुचाचणी मान्य नाही.

न गावांतील भांडण मुद्दा सोडवता येणार नाहीत अशा लायकीचे हे नेते करदात्यांच्या पैशावर संरक्षणकवचात मात्र हिंडतात. भारताने या अणुचाचण्या केल्यावर अवघ्या १७ दिवसांत पाकिस्तानने आपल्या अणुचाचण्या करून

(मुख्यपृष्ठ २वर)

दाखविल्या. यातच पाकिस्तानची तयारी याभगोदर कित्येच वर्षे चालू असल्याचे दिसून येते. भारतातल्या शांतिदूताना मात्र तसे वाटत नाही. चीन आणि पाकिस्तान अशा शांतिदूतांपासून मुक्त आहे. असे भाकड शांतिदूत हे भारताच्या संरक्षणसिद्धेमधील सर्वांत मोठा अडचण्ठा आहेत. सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल हे पुरोगामी शांतिदूत करीत असतात. समाजाने त्यांचा फसव्या तक आणि युक्तिवाद यांना बळी न पडणे, राष्ट्रहिताचे आहे; आणि महणूनच चोरट्या मागानि पाकिस्तानने अणुज्ञान आणि अणुसामग्री मिळविण्याचे प्रयत्न करें केले आणि चीन आणि पाश्चिमात्य राष्ट्रांनी त्याला मदत करी केली याचा तपशील 'दिशा' च्या वाचकांसाठी देत आहेत.

१. चोरट्या मागानि अणुज्ञान व अणुसामग्री मिळविण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न व त्यांचा कागदोफत्री पुरावा.

पाकिस्तानच्या अणवस्त्रकार्यक्रमाला मदत व साप्तनसामुद्रीचा पुरवठा हा मुख्यतः चीनकडून १९७५ सालापासून गुप्तपणे वा फसव्या मागानि सुरु झाला. म्हणजे भुतोंच्या वेळेपासूनच पाकिस्तानचा अणवस्त्र कार्यक्रम सुरु आहे. (भारतामध्ये सापारण त्या काळातच इतर काही कराणांसाठी अस्तीवाणी जाहीर झाली होती.)

जशी चीनची फार मोठ्या प्रमाणावर खुप्या मागानि त्यांना मदत झाली त्याचप्रमाणे पाकिस्तानने जगातून व विशेषतः युरोपमधून त्यांच्या अणवस्त्र कार्यक्रमासाठी लागणारी साप्तनसामुद्री व तंत्रज्ञान हे बन्याच देशातून अवैध व बेकायदेशीर पार्गांमी मिळविण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले व आपला अणवस्त्रकार्यक्रम पुढे रेटला. या विषयाच्या कागदपत्रांचा आदावा घेतला तर असे दिसून येते की यात पाकिस्तानचे शासक, त्याचे परदेशात वास्तव्य करून असणारे नागरिक व विद्यार्थी, त्याचे दूतावास, तसेच परदेशी नागरिक व कंपन्या सामील आहेत.

प्रथम आपण चीनने पाकिस्तानला कशा प्रकारे मदत केली ते पाहू.

२. चीनने पाकिस्तानला खुप्या मागानि केलेली मदत.

अ) १९८० साली पाकिस्तानचा कहूटा युरेनियम समृद्धीकरण प्रकल्प अनेक तांत्रिक अडचणीवर मात्र करून चीनने सुरु करून दिला.

आ) १९८६ साली प्राविमिक अणुचाचणी (Cold test) करण्यासाठी चीनने सामुद्री दिली व ही चाचणी छागई पर्वतराजीमध्ये करण्यात आली (सार्टेंबर १९८६). ही चाचणी चीनने १९६४ साली केलेल्या लोपनोर येथील चाचणीवर आपारित होती.

इ) १९९० च्या दशकात एक अणुभट्टी पंजाब प्रांतातील खुशब येथे उभारण्याच्या कामी चीनने पाकिस्तानला सर्व मदत दिली, ही मदत चीनने अणवस्त्रवंदीकरारावर स्वाक्षरी केल्यानंतरही (१९९२) चालूच राहिली हे विशेष.

ई) १९९५ च्या पूर्वीपाँत चीनच्या राष्ट्रीय अणुशक्ती निगमाने (National Nuclear Corporation) पाच हजार वर्तुळाकार चुंबक कहूटा येथील 'ए.क्यू.खान संशोधन प्रयोगशाळेला' पुरविले. याचा उपयोग युरेनियम समृद्धीकरणासाठी होतो व समृद्ध युरेनियम पुढे अणवस्त्रांसाठी वापरता येते.

३) १९९६ मध्ये चीनने विशिष्ट औद्योगिक भट्ट्या व प्रश्न निरीक्षण व निदान सामुद्री पाकिस्तानच्या अणु प्रयोगशाळेसाठी पाठविली, व सार्टेंबर १६ मध्ये ही सर्व सामुद्री तंत्रज्ञानी उभी करून दिली.

४) १९९७ मार्च मध्ये असे दिसून आले की, पाकिस्तानने प्लूटोनियम प्रक्रिया प्रकल्प सुरु केला आहे जेणे करून अणवस्त्र बनविण्यास लागणारी क्षमता प्राप्त होईल. हा प्रकल्प उभारण्यासाठीही चीनने मदत केली व 'चश्मा' या टिकाणी हा प्रकल्प उभा राहिला. हा प्रकल्प म्हणजे पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील 'अणुशक्त व तंत्रज्ञान संस्थेची' पुढची पायरी होती. या प्रकल्पातून जर ५ किलो प्लूटोनियम पाकिस्तान बनवू शकला तर छोटेखानी अणुवांश तयार होऊ शकेल असे मत 'जेन्स डिफेन्स' चा त्यावेळचा एक अहवाल म्हणतो, याचे प्रत्यंतर आपणास त्यानंतर वर्षभरात च दिसून आले आहे.

५. चीन व्यतिरिक्त इतर देशातून पाकिस्तानने पूर्णपणे (पान क्र. ४०वर)



विद्या प्रसारक मंडळाचे  
मासिक

# दिशा-

वर्ष तिसरी / अंक १ / जुलै १९९८

**संपादक**

डॉ. विजय वा. बेडेकर

**सहसंपादक**

श्री. प्रकाश ल. वैद्य

**कार्यालय**

विद्या प्रसारक मंडळ,  
डॉ. बेडेकर विद्यामंदिर  
नोपाडा, ठाणे - ४०० ६०२.

**वार्षिक देणगी**

रु. २००/-

**मुद्रक :**

परफेक्ट प्रिण्टर्स,  
२२, ज्योती इंडस्ट्रियल इस्टेट,  
नूरीवाळा रांग रोड,  
ठाणे - ४०० ६०१.

**अनुक्रमणिका**

१) संपादकीय	डॉ. विजय वा. बेडेकर	मुख्य
२) सुभाषित	प्रा. (डॉ) मोरेश्वर दि. पराहंकर	३
३) Sci. & Tech. in Ancient India Introductory Speech	डॉ. विजय वा. बेडेकर	५
४) वृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद- दुसरे अधिवेशन, उद्घाटनाचे भाषण	श्री. म. न. देशपांडे	१४
५) भारतीय वास्तुशास्त्राचा परिचय (१७)	डॉ. र. पु. कुलकर्णी	१९
भुवनेश्वर येदील लिंगराजाचे देवालय		
६) प्राचीन भारतातील शिक्षणपद्धती	श्री. श. गो. थोपाटे	२५
७) तंत्रिनिकेतने-सद्य परिस्थिती	श्री. सी. श्री. मुजुमदार	२७
८) यो अस्याच्यक्षः परमे व्योमनसो अंग	डॉ. प्र. वि. पाठक	३०
वेद यदि वा न वेद ।		
९) महाविद्यालयीन वार्ता	प्रा. मोहन पाठक	३३
१०) 'दिशा' वर्ष क्र. २ची लेख सूची		३६

# लेखक - परिचय

## १. डॉ. विजय वा. बेडेकर

वेदाक व्यावसायिक, अनेक शीक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आणि चळवळींगी निगदित, अभ्यास - प्राच्यविद्या अभ्यास संस्था, भारत महाकारी बैंक, सत्य शोध संस्था; अनेक परिसंवादांचे संयोजन, संशोधनपर लिखाण, शोध अंप्रथांच्या या पुस्तकांचे लेखक.

## २. प्र. (डॉ) मोरेश्वर दि. पराठकर

संस्कृत आणि हिंदी भाषेचे पंडित, अनेक वर्षे संस्कृताचे अभ्यासन; आणि प्राचार्य महणून पेंटारकर कलेज, दोघिवती मधूननिवृत, बंबई हिंदी विद्यापीठाचे मानद कृतपती; संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी मधून विपूल संशोधनपर लिखाण, स्तरवक या पुस्तकांचे लेखक.

## ३. श्री. म. ना. देशपांडे

निवृत संचालक, परातन्त्र खाते, भारत मरकार, कलाइतिहास, भारत शास्त्राचे गाढे अभ्यासक, अनेक गाईत्री व आंतरगाईय पृष्ठात्व परिषदांमधून सहभाग, विपूल संशोधनपर लिखाण.

## ४. श्री. रघुनाथ पु. कुलकर्णी

अभियंता महणून शास्त्रीय सेवेन्टन निवृत, प्राचीन भारतीय शिल्पशास्त्राचा विशेष अभ्यास व संशोधन, अभियांत्रिकी संशोधन परिकांतून अनेक संशोधनपर लेख प्रगिळ, काश्यपसंहिता या शिल्पशास्त्रावरील संस्कृत ग्रंथाचे मराठीत भाषांतर, प्राचीन वार्णनशास्त्रावर हिंदी, मराठी व इंग्रजीत ग्रंथरचना.

## ५. श्री. शशिकांत गो. घोपाटे

रसायनशास्त्राचे पदवीपर, स्वतंत्र व्यवसाय, प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे नाणेशास्त्र विभाग प्रभुख, नाणेशास्त्रावर संशोधनपर लेख, संशोधनपत्रिकेतून प्रकाशित, अनेक चर्चासत्रांमधून नाणेशास्त्रविषयक शोधनिंबंध सादर, नाणेशास्त्र व नाणेशास्त्राचा विशेष अभ्यास.

## ६. श्री. सीताराम श्रीकृष्ण मुजुमदार

गेली १२ वर्ष विद्या प्रसारक मंडळाचे संप्रिनेक्तनांत प्राचार्य महणून काम करीत आहेत, त्या अगोदर भागभाई मफतलाल पार्सिलेविंक, विलेपांते येथे ८ वर्ष अभ्यासानाचा अनुभव, शिक्षण क्षेत्रात २५ वर्षांचा अनुभव, Govt. Aided Non Aided Institutions मधील कामाचा अनुभव.

## ७. डॉ. प्रमोद वि. पाठक

आय.आय.टी., मुंबई येथून पम.टेक. (कॅमिकल) पदवी प्राप्त, ते व्यावसायिक रसायनतज आहेत, भारतीय संस्कृता व मिंप्रसंस्कृती या दोन्ही क्षेत्रात त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे, काम्बेदातील सर्वात मुख्य जगणाऱ्या वृत्रवधकथेच्या गिर्याकथेवर त्यांनी आपूनिक भौविज्ञानिक संकल्पनेच्या आधारे प्रकाश टाकला आहे, या विषयावरील प्रवेशासाठी मुंबई विश्वविद्यालयाने त्यांना पीएच.टी. डी. पदवी दिली, क्रमेद, अधर्विद आणि मिंप्रसंस्कृती यांचा परम्पर संबंध दास्तविणाऱ्या त्यांच्या संशोधनाला गाईत्री व आंतरगाईय स्तरावर मान्यता मिळाली.

## ८. प्र. मोहन पाठक

गेली २०-२२ वर्ष वि.प्र. मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या गुंधालयात सेवा, मराठी व ग्रंथपालन शास्त्राचे गेली १६ वर्ष अभ्यास, मुंबईच्या साहित्य संघातून 'साहित्य विशारद' ही पदवी प्राप्त, १९.५% पासून गातत्याने अनेक नियतकालिकांतून विविध विषयांवर विपूल लेखन, ठाण्यातील साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी घनिष्ठ संबंध.

# सुभाषित

१) वयमिह परितुष्टा वलक्लैस्त्वं च लक्ष्य  
सम इह परितोयो निविशेषो विशेषः ।  
स हि भवति दीर्घो यस्य तृष्णा विशाला  
मनसि च परितुष्टे कोऽर्थवान् को दीर्घः ॥ १ ॥

२) आपत्सु मित्रं जानीयाद् युद्धे शूरमणे शुचिम् ।  
भार्या कीर्णेषु विसेषु व्यसनेषु च बान्धवान् ॥ २ ॥

३) धृष्टं धृष्टं पुनरपि पुनः चन्दनं चारुगन्धं  
छिन्नं छिन्नं पुनरपि पुनः स्वादु चैवेक्षुकाण्डम्  
दर्थं दर्थं पुनरपि पुनः काङ्क्षनं कान्तवर्णं  
प्राणान्तेऽपि प्रकृति विकृतिर्जायते नोत्तमानाम् ॥ ३ ॥

४) यज्ञीव्यते क्षणमपि प्रथितं मनुष्यै-  
विज्ञानं शौर्यविभवायगुणैः समेतम् ।  
तत्रापि जीवितमिह प्रवदन्ति तज्जाः  
काकोऽपि जीवति चिरं च बलिं च भुइके ॥

५) उतुंगशीलशिखरस्थितं पादपस्य  
काकोऽपि पक्वफलमालभते सप्तकः ।  
सिंहो बली गजविदारणदारणोऽपि  
सीदत्यहो तरुतले खलु पक्षहीनः ॥

डॉ. भी. दि. पराढकर

१) एका धनवंताला उद्देशन अकिञ्चन परन्तु  
स्वाभिमानी व्यक्तिने काढलेले हे उद्गार प्रातिनिधिक मानावे  
लागतील. निर्झन परन्तु स्वाभिमानी व्यक्ती महणते - तू  
लक्ष्मीमुळे महणजे सप्तीमुळे समापानी आहेस आणि  
आम्ही (वयन् हा शब्द वापरला; अहम् हा एकवचनी  
वापरलेला नाही हे मोठे सूचक आहे) वलक्ले नेसुनही येथे  
महणजे या जगत पूर्ण समापानी आहोत. नुसते 'तुष्टा' न  
महणता 'परि+तुष्टा' महणण्यातही समापानाचा भाग अधिक,  
पुढच्याच ओळीत तो महणतो, "आपल्या दोयांचे समापान  
सारखेच असल्यामुळे आपणांत आता काही अंतर उरले  
नाही (निविशेष) हेच वैशिष्ठ्य, तू धनवंत आणि मी दीर्घी  
असं महणण्याचे कारण नाही". कारण ज्याची तृष्णा महणजे  
हाव मोठी तोच खरोखर दीर्घी असतो. मनात जर समापान  
असेल, सन्तोष भरून राहिला असेल तर मग श्रीमंत कोण  
आणि दीर्घी कोण? किंवद्दुना असा फरक करण्याचे कारणच  
उरत नाही. राजाला उद्देशन निःसृह विद्वनही हे उद्गार  
काढू शकतो. मनावे समापान असेल तर द्रव्यरूपी  
साधनाचा विचार अर्थातीन ठरतो. दारिद्र्य तृष्णेमुळे किंवा  
हावेमुळे निर्माण होते; याच्या बुद्धाशी असन्तोष असतो.  
तो जर नसेल तर श्रीमंती आणि गरिबी हे अंतर रहणार  
नाही. या श्वोकातली तिसरी ओळ एका निवंधाचा विषय  
होण्याच्या योग्यतेची आहे यात शंका नाही.

२) या दोन ओळीच्या लहान श्वोकात कोणाची  
पारख कोठे करावी हे नेपकेणे सांगितले. सुभाषितका

म्हणतो, आपतीत किंवा आलेल्या संकटात मित्र कोण हे  
ओळखावे. A friend in need is a friend indeed या  
इंग्रजीतल्या सुप्रसिद्ध म्हणीत हेच सांगितले. शूराची पारख  
युद्धात आणि पावित्राची परीक्षा कर्ज असताना करावी.  
याचप्रमाणे जवळचा पैसा कमी कमी होत गेला महणजे  
पलीची किंवा सहर्षर्ष्यारिणीची पारख करावी, कारण त्या  
वेळीच विसंवाद निर्माण होण्याची शक्क्वता असते. आपले  
खरे बान्धव (नातेवाईक) कोण याचा उलगडा इतर संकटात  
किंवा आलेल्या अडचणीत होतो. या काळात आस्था किंवा  
आपुलकी राहिली तर ते स्नेहाचे वंश असणारे नातेवाईक,  
जोपर्यंत अडचणी येत नाहीत तोपर्यंत नाते जोडणाऱ्या  
लोकांची वानवा भासत नाही याचा अनुभव व्यवहारात  
नेहमीच येतो.

३) संस्कृत मूर्तीत ही मुर्ती कार प्रमिद आहे.  
यातल्या शेवटच्या ओळीत, मुळातच चांगल्या असणाऱ्या  
लोकांचा स्वभाव (प्रकृती - प्र + कृ सुरु करणे) सांगितला.  
त्यात विकृती महणजे बदल प्राणान्तीही होत नाही. किंवद्दुना  
अशा व्यक्तीच मुळात चांगल्या, नाही तर चांगलेपणा हा  
देवण्यायेणाची भाग ठरेल. चांगल्याशी चांगले वागणे हे  
सामान्य नीतीचे लक्षण; परंतु बाटाशीही जे वाईट वागू शकत  
नाहीत तेच खरे उतम, हे पटवण्यासाठी पहिल्या तीन  
ओळीत तीन उदाहरणे घेतली. चन्दन पुन्हा पुन्हा यासले  
(पृष्ठ धृष्ट), उगाढले तरी त्याचा सुवास कायम राहतो;  
वस्तुत: तो अधिकाधिक वाढतो. 'इक्षुकाण्डम' महणजे

उसाची काण्डी. ती पुन्हा पुन्हा तोडली तरी तिचा गोडवा कायम असतो. हीच गोष्ट सोन्याची, खरे बावनकशी सोने किंतीही वेळा तापवले तरी त्याचा रंग (वर्ण) खुलतच जातो; त्याचे तेज (वर्ण) सुंदर (कानून)च राहते. मुळातला गोडवा किंवा हा सज्जनांचा स्वभाव (प्रकृती) असतो त्यात बदल (विकृती) त्याचे प्राण गेले तरी होत नाही. हेच, चन्दन, उसाची काण्डी आणि सोने यांची उदाहरणे देऊन सुभाषितकाराने पटवून दिले.

४) या श्लोकात चांगले कसे जगावे हे सांगितले, काण किती काळ जगता येईल हे कुणालाच सांगता येत नाही. जगणे याचा अर्थ आसोच्यावास चालू राहणे आणि भर्तुला भार म्हणून राहणे नवे. दुसऱ्याने दिलेल्या अप्रावर कावळा आपली गुजराण करतो आणि दीर्घकालपर्यंत जगतोच ना? त्याला खुन्या अथवे जगणे म्हणता येणार नाही. माणसाने अगदी अल्प काळ जगावे पण मानाने (प्रथितं) जगावे; आर्यगुणांची प्राप्ती करीत करीत जगावे. अर्यगुण कोणते हे विज्ञान, शौर्य आणि वैभव या तीन शब्दात सांगितले. आर्य हा शब्दच मुळी वंशवाचक नसून गुणवाचक आहे; तो श्रा-त्राच्छुति म्हणजे जाणे या धातूपासून झाला. ज्याच्या जवळ जावेसे वाटते तो आर्य म्हणूनच प्राप्त कर्तव्य सतत करीत राहणारा म्हणजे दुसऱ्याचे कर्तव्य कोणते याची वर्ची न करणारा तो आर्य. विज्ञान म्हणजे विशेष झान, शौर्य आणि वैभव प्राप्त करून येण्यात मग्र असणाऱ्या व्यक्तीला कर्तव्यमग्र रहावे लागते आणि यामुळेच जीवनाला सापेनेचे स्वरूप येते आणि त्याला एक झळाळी येते. अशा व्यक्तीचे जीवन अल्प असले तरी ते खरे जीवन. 'धन तिमिराहुनि चमक विजेवी वरी' असे म्हणतात ते उगीच नवे.

५) हा श्लोक म्हणजे एक अनवर्द्धक अन्योत्ती. उंच ढोंगराच्या शिखावर असणाऱ्या झाडांची (पादप) पिक्केली फळे क्षुद्र म्हणजे यक्षित कावळा खाऊ शकतो. पण याचे काण क्याची योग्यता नव्हे तर त्याचे 'सपक्ष' म्हणजे पंखयुक्त असणे. याच्या उलट असणारे सिंहाचे उदाहरण पुढल्या दोन ओळीत दिले. सिंह हा 'बली' म्हणजे बलवान असतो; त्याच्या नवात हतीला काढून टाकाऱ्याची ताकद असते परंतु तो 'पक्षहीन' असतो. त्याला पंख नसतात म्हणूनच त्याला

झाडाच्या मुळाशी सोळत पडवे लागते. ढोंगरावरच्या झाडांची फळे तोडून खाण्याचे त्याला जमण्यासारखे नसते. कावळा आणि सिंह यांना उदेश्य हा श्लोक लिहिला असावा असे वाटत नाही. यात 'सपक्ष' म्हणजे समान विचारांच्या व्यक्तीच्या गटाचे सामर्थ्य सांगितलेले आहे. पक्षांच्या किंवा गटाच्या जोरावर विशेष गुण नसलेली व्यक्तीही एखादे गहजाचे काम सापू शकतो. आजच्या परिभाषेत सांगावयाचे झाले तर एखाच्या जनोप्योगी प्रश्नाला वाचा कोडून तो प्रश्न प्रसंगी भसाला लावू शकते. हेच काम एखाच्या अत्यंत गुणी आणि सुव्याप्त व्यक्तीलाही पक्षाच्या किंवा गटाच्या अभावी करता येणार नाही, हे उपड आहे. या दृष्टीने ही पक्षान्योक्ती लोकशाहीला अधिक लागू पडणारी आहे. किंवद्दुना या संस्कृत श्लोकात सध्याच्या लोकसभेचे व्यवहार किंवा काढलेले दिसतो. आवश्यक असलेल्या बहुमताचे पंख नसल्यामुळे २५० जागा मिळवूनही भारतीय जनता पक्षाला सर्वेची फळे चाखता येत नाहीत; अणुस्फोटांच्या चाचण्यामुळे शेजारच्या, शत्रूच्या भूमिकेत बावरणाऱ्या राष्ट्राला सामर्थ्याची जाणीव कळून दिली तरी प्रवार विरोधाला तोडू द्यावे लागते कारण कसलाही विधिनिवेद न बाळगणाऱ्या पक्षांनी एकद येऊन बहुमताचे पंख मिळवण्याचा चंग वांधलेला आहे. एकंदर प्राप्त मतांच्या संघटेचा विचार केला तर या भारतीय जनता पक्षालाच तूर्त मिहाचे स्थान द्यावे लागेल परंतु एककमेकांना शिव्या देणारे काकही 'सपक्ष' असल्यामुळे जनाधाराची व्याही देऊन सतेवर येण्याची आकांक्षा बाळगताना, व वितकारणाचे घसरलेले गाडे रुळावर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या अर्थसंकल्पाला 'फर्सौप शो' म्हणून मत्याचा विपर्यास करताना दिसतात.

\*\*\*

# Science and Technology in Ancient India

Dr. V.V. Bedekar

[Introductory Speech delivered by Dr. V.V. Bedekar in the Seminar on 'Science and Technology in Ancient India' held on 25th & 26th April 1998 at Thane, under the auspices of Institute for Oriental Study, Thane.]

I heartily welcome you all to the Seminar on the subject ' Science and Technology in Ancient India' being held under the auspices of Institute for Oriental Study, Thane. Progress, growth, modernity and development are the words used more or less synonymously as an index of prosperity of the society. No opportunity is wasted by our politicians, social activists and reformists to remind us that we should inculcate and imbibe scientific temper, scientific outlook and scientific insight in every walk of our life. The leaders of the developed world are seen in a hurry to inform their citizens of the technological and scientific breakthroughs achieved by the scientists of their nations. The recent announcement of the landing of Pathfinder on Mars or NASA's claim to have found possibilities of lifesupporting elements on Mars by no less a person than Mr. Clinton, President of USA is not the only example. In 1962, John F. Kennedy's address to the nation was to inform America's goal of putting a man on the moon. India's first nuclear explosion in 1974 was also an exhibition of scientific abilities India

possessed. Such announcements gave authority and power to the politicians camouflaging the cost society has to pay in the form of money and suffering. This also creates a euphoria of safety, progress and a misconception that science has increased our control over nature. It also becomes a metaphor for rationality, logic and modernity. Religion, tradition become a superstitious phenomenon working against scientific temper and progress. What is understood as scientific, modern and progressive today, is western civilisation in its modern form. Modernisation means westernisation. We have just completed fifty years of our independence. In spite of all talk of globalisation, acceptance of western cultural and social value systems, the country is in a crisis, both morally and economically. If India wants to come out of this crisis and wants to become functional and creative again, we need to re-look into our past. Grafting of modernity in the name of science and progress, disregarding the principles which governed the civilisation for thousands of years, is bound to destroy the borrower. The achievements of ancient Indians are better documented today than in the seventeenth century. To know them for the sake of glory is one thing, but to try to understand the reasons and the philosophy which could create such a society, is quite another.

As a preamble to the present seminar, I wish to emphasise the latter aspect. Achievements in science and technology to be understood as the measuring rod for progress in social, moral and economic fields, is a paradigm taken to be as valid today as it was in the 17th century. And this so called scientific temperament is believed and publicised to be an intrinsic trait of European culture, totally absent in non-European cultures. Continuing this logic, it is believed that it is the birth-right of Europeans first to control and rule, and then to 'civilise' the non-European. This arrogance gave sufficient justification for the colonisation (and attendant exploitation) of continents other than Europe. This European mindset still continues to operate throughout the world, even after the days of political colonization are over. The most telling example of the germs of the European superiority still being operative can be seen in the writings of Kuhn.<sup>1</sup>

Every civilization of which we have records has possessed a technology, an art, a religion, a political system, laws, and so on. In many cases those facets of civilizations have been as developed as our own. But only the civilizations that descended from Hellenic Greece have possessed more than the most rudimentary science. The bulk of scientific knowledge is a product of Europe in the last four centuries. No other place and time has

supported the very special communities from which scientific productivity comes.

We cannot relive the past and undo the harm that is done to our mentality by this European prejudice. However, we certainly can look back, study and analyse our own past to understand what the vital principle was which has sustained us as a living culture (apart from the Chinese) while other ancient civilisations succumbed to the attacks of the Western European hegemony. However, to study this sustaining aspect of our culture we shall have to break the shackles of prejudice created by Europe, and the attendant inferiority complex of ours. I would like to elaborate in more detail on this topic in my speech today as a preamble to this seminar. There are three major difficulties in achieving this psychological freedom. They are:

- (1) Organised destruction of indigenous technology by the colonial masters to promote their commercial, economic and political interests.
- (2) Application of Newtonian, deterministic scientific methodology to the study of social phenomena, especially history, parameters in which are non-quantifiable.
- (3) Marxist historiography.

Taking the last one first, the dialectical method of interpreting History, the concept of linear progress, Marx's own outrageous

misunderstanding of India and his stout justification of British colonial rule have done immeasurable damage to our psyche.. Marxism damaged the future of the Soviet block countries, but it marred the past of India. I enlist the support of Dr.R.N.Dandekar to substantiate this bold claim of mine.<sup>2</sup>

To begin with, one would challenge Marx's observation that the history of India is nothing but the history of successive intruders. Even a cursory study of the several periods in the history of India would expose the patently superficial character of that observation. One has also to give up Marx's theory of the unchangeableness of Asiatic societies, for, considerable changes can be shown to have occurred in the Indian society even from the materialistic point of view. As a matter of fact, Marx has based his whole theory primarily and essentially on his knowledge of the European situation as it had obtained in the various periods of history; it may not, therefore, be validly applied in toto to Asian countries like India. Indeed, so far as India is concerned, it would be necessary to modify the stages of the socio-economic development as laid down so firmly by Marx. For instance, the hard and fast

distinction between the stage of food-gatherers and that of food-producers is completely shaken by the excavations at Kalibangan where evidence has become available of plough-farming having been known in India as early as 2500 B.C. Similarly, India does not seem to have ever had a classical slave economy in the same sense as Greece or Rome. There was no period in the history of India in which her economy depended upon large-scale chattel slavery, which, according to orthodox Marxism, inevitably preceded the feudal stage of history. And whatever loose kind of feudalism there may have existed in India, it cannot be set to conform to the orthodox Marxist definition of it. It is thus difficult to fit Indian history into the neat scheme of periodization which Marx and Engels have laid down as the inevitable course of historical development.

The success-story of the Industrial revolution is undeniably based on the principles of Newtonian - Cartesian view of the world and man. This brought about a shift from the organic to the mechanistic world - view. This engendered the Baconian philosophy of using science to dominate and control nature. The crux of the Cartesian philosophy is Radical Doubt. This culminated into what is known as

Physicalism, impersonal objectivity, pushing out of the realm of science all that was not measurable - intuition, inspiration, subjective experience, in short. The influence of this viewpoint on science and its limitation can be best expressed in the words of Stanislav Grof<sup>3</sup>

Newtonian-Cartesian science has acquired great prestige through its pragmatic successes that have transformed our world and life on this planet. In the light of its triumphs, the correctness of its basic philosophical assumptions and the accuracy of its model of the universe have been taken for granted. In the past, countless observations and data from various fields have been systematically suppressed or even ridiculed on the basis of their incompatibility with mechanistic thinking. Most Newtonian-Cartesian scientists are so thoroughly programmed by their education or so impressed by their pragmatic success that they tend to take their model literally, as an exhaustive and authoritative description of reality. In this way, the Newtonian-Cartesian paradigm, once a progressive and powerful tool for science, has become a strait-jacket, seriously impeding further evolution of human knowledge.

Even Sociology and Anthropology adopted the physico - mathematical models, to attain respectability as sciences, and have come to dominate our historical thinking. History of Indian science and technology is no exception. These 'sciences', being the creature of the Cartesian world - view, have no terminology, idiom metaphor to decipher Indian reality. Western philosophy and terminology became a straight - jacket in which Indian reality can only be twisted, distorted and grossly misunderstood, the most glaring of this being the grafting of the term religion on to our vastly comprehensive idea of Dharma. The need for an indigenous foundation of philosophy and terminology to describe Indian condition is felt even by Mckim Marriot<sup>4</sup>

Constructing a theoretical social science for a culture requires somewhat more than providing a meaningful cultural account : it requires building from the culture's natural categories a general system of concepts that can be formally defined in relation to each other : it requires developing words and measures that can be used rigorously for description, analysis and explanation within that culture; and it especially requires developing deductive strategies that can generate hypotheses for empirical tests in order that the science may criticise itself and grow. It requires doing all this in

terms that will be analytically powerful enough to define all the major parameters of living in that culture without violating the culture's ontology, its presuppositions, or its epistemology.

Indian science was definitely pre-Newtonian, and hence, was fortunately not influenced by it. Indian scientists never spoke of taming nature, in the manner of Baconian arrogance, but spoke in terms of reverentially understanding it. So, there is a radical difference between these two viewpoints. Indian science is more holistic, more symbiotic; and so Indian technology was sustainable, and socially and economically nonexploitative.

Coming to the basic premise of justification for colonising India : it was believed that everything Indian, especially Science and Technology, was worthless and it was the white man's burden to 'civilize' India by teaching them. According to these zealous Missionaries Hindu religion was nothing but a bunch of superstitious beliefs which prevented any progress in Sciences. Only conversion to Christianity can civilise them. Wilberforce in the Charter Debates of 1813 says<sup>5</sup>

... let us endeavour to strike our roots into the soil by the gradual introduction and establishment of our own principles and opinions; of our laws, institutions, and manners; above all, as the source

of every other improvement, of our religion, and consequently of our morals...that the Indian community which should have exchanged its dark and bloody superstitions for the genial influence of Christian light and truth...

Charles Grant, T. B. Macaulay and Max Muller all were of the same opinion, the only difference was of intensity. These claims of Christianity as catalytic to the growth of science in the west are far from the truth. Christianity was not only against science, but the church persecuted all those who held views contrary to the Bible. The stories of Copernicus, Galileo and Bruno are well known.

Let us start with T.B. Macaulay, the first Social Engineer who corrupted our psyche. He arrived in India in 1834. It was in 1833 that the British parliament renewed the Charter of East India Company . His speech in the Commons in the Charter debate speaks volumes. India was not only to be conquered geographically but the conquest of mind was more important. Macaulay in his speech in Commons states<sup>6</sup>

It may be that the public mind of India may expand under our system till it has outgrown that system; that by good Government we may, educate our subjects into a capacity for better government;

that, having become instructed in European knowledge, they may, in some future age, demand European institutions. Whether such a day will ever come I know not. But never will I attempt to avert or retard it. Whenever it comes, it will be proudest day in English history. To have found a great people sink in the lowest depths of slavery and superstition, to have so ruled them as to have made them desirous and capable of all the privileges of the citizens, would indeed be a title to glory all our own. The sceptre may pass away from us. Unforeseen accidents may derange our most profound schemes of policy. Victory may be inconstant to our arms. But there are triumphs which are followed by no reverse. There is an empire exempt from all natural causes of decay. Those triumphs are the pacific triumphs of reason over barbarism; that empire is the imperishable empire of our arts and our morals, our literature and our laws.

Macaulay was stating nothing new. His elders Charles Grant and Wilberforce had uttered nearly the same views 40 years before. Macaulay's infamous 'Minute' which is a turning point in our history. It was the greatest insult and humiliation to Indians. It is this Minute which introduced English as the medium of instruction and

western science in India.. This Minute withdrew government funds for the study of Sanskrit, Arabic and Persian. Just the introduction of English as the medium of instruction could not be so damaging ; the notion that lay behind it was disastrous , viz. that Sanskrit and the entire literature in it was worthless. Macaulay in his Minutes states<sup>7</sup>

The question now before us is simply whether, when it is in our power to teach this language, we shall teach languages in which, by universal confession, there are no books on any subject which deserve to be compared to our own, whether, when we can teach European science we shall teach systems which, by universal confession, wherever they differ from those of Europe differ for the worse, and whether, we can patronize sound philosophy and true history, we shall countenance, at the public expense, medical doctrines which would disgrace an English boarding school ...Geography made of treacle and seas of butter

... We are a board for the wasting of public money, for printing books which are of less value than the paper on which they are printed while it was blank — for giving artificial encouragement to absurd history, absurd metaphysics, absurd physics.

The universal confession that he asserts so often was nothing but arrogant, European ( British ) abrogation, supported by diabolical megalomania. He cannot be excused because he was ignorant of Indian achievements till the penning of his Minute. Over a period of 60-70 years prior to this, Research papers were presented by his compatriots in the Royal Asiatic Society, Calcutta & England, and elsewhere on various aspects of Indian Science and Technology - which included Hindu Mathematics, Astronomy, Mortar making, Iron smelting, Inoculation, Manufacture of ice, paper and various techniques used in husbandry. As a matter of fact, the Aims and Objects to start Asiatic Society in Bengal were stated by William Jones as<sup>8</sup>

If now it be asked, what are the intended objects of our inquiries within these spacious limits (of Asia ), we answer, MAN and NATURE; whatever is performed by the one, or produced by the other...will examine their improvements and methods in arithmetick and geometry, in trigonometry, mensuration, mechanicks, opticks, astronomy, and general phisicks; their systems of morality, grammar, rhetorick, and dialectick; their skill in chirurgery and medicine, and their advancement, whatever it may be, in anatomy and chemistry.

The existence of petroleum wells and the use of this natural oil was first observed in Burma in 1797. The technique of plastic surgery was observed by an employee of the Company in 1790. Horticus Malabaricus - a 12 volume Encyclopaedic work with illustrations of 750 species of Indian plants was published in Europe from 1678 - 93 and the work carried certificates from Kerala and Konkan pundits about its authenticity. There is ample proof that sufficient science and technology was vibrant in India. Would it not have been proper to teach on a wider scale, this science to Indians ? But the idea was not to promote the study of science, but to build in the mind of Indians a huge inferiority complex with meek acceptance of European Superiority. Sir Richard Temple, the then British Governor of Bengal (1875), about 40 years after Macaulay's Minute admitted that the teaching of (western) science in India would help in curbing the ambition and self - confidence of educated Indians. James Mill, a contemporary and mentor of Macaulay & Bentink fostered the same views. Mill was not happy with what little good words Sir William Jones had to say about the India, so he authored a book entitled 'History of British India'. Mill's influence on many a British officer who came to India was tremendous. His book was a standard text book for Haileybury College which was a training institution for British administrators. He was also the chief examiner. Mill was of the opinion that every aspect of Indian life - especially, science and technology, was decadent. He states<sup>9</sup>

"The Surya Siddhanta is the great repository of astronomical knowledge of the Hindus ... This book is itself the most satisfactory of all proofs of the low state of the science among the Hindus, and the rudeness of the people from whom it proceeds... The observatory at Benares, the great seat of Hindu astronomy and learning, was found to be rude in structure, and the instruments with which it was provided was of the coarsest contrivance and construction... Exactly in proportion as Utility is the object of every pursuit, we may regard the nation as civilized. According to this rule, the astronomical and the mathematical sciences afford conclusive evidence against the Hindus. They have been cultivated exclusively for the purpose of astrology; one of the most irrational of all the pursuits; one of those which most infallibly denote a nation barbarous; and one of those which it is most sure to renounce, in proportion as knowledge and civilization are attained."

his arrogance was matched only by his ignorance ! In 1789, the following notification was published in the Calcutta Gazette<sup>10</sup>

Fort William, Revenue  
Department, January 14, 1789.

Notice is hereby given that all persons whosoever ( the magistrates of the Districts excepted ) are prohibited from making use of, or constructing boats of the following denominations and dimensions after 1st March next :

Luekhas 40 to 90 covids  
length 2.5 to 4 covids  
breadth.

Jelkias 30 to 70 covids  
length 3.5 to 5 covids  
breadth

Paunchways of Chandpore carrying more than 10 oars.

That the Magistrates of Jessore, Dacca, Jahalpore, Mymensingh, Chittagong, the 24 paraganas, Higelee, Tumlook, Burdwan and Nuddea have been directed to seize and confiscate all boats of the above descriptions which may be found within the limits of their respective jurisdiction after period above mentioned.

That any Zamindar allowing any boats of the foregoing descriptions to be built or repaired within the limits of his Zamindary ( unless by a written order of the Magistrate of the District ) shall forfeit to Government the village in which such boats shall be proved to have been so built or repaired.

That any carpenter, blacksmith or other artificer engaging for or employed in

the building or repairing of boats of the descriptions above specified ( unless by the express permission of the Magistrate of the district ) shall be committed to close imprisonment in the 'fouzdari' jail for any period not above one month, or suffer corporal punishment not exceeding 20 strokes with a rattan."

"Published by Order of the Governor - General in Council."

All those who believe that Europe and - especially Britain - was the cradle of Free Trade should read the Navigation Laws promulgated by the British Crown. British administrators of the East India Company earlier, and then of the British Crown (after 1857) spared no efforts in destroying indigenous science and technology.

Thus the British colonised not only our land and resources, they colonised our minds. If we want to study and understand the principles that governed and nurtured science and technology in Ancient India, we shall have to decolonise our minds first. It is my earnest appeal to all in this august gathering that they impress upon the powers that be, to include the achievements of our forefathers in Science and Technology in the school and college textbooks.

Thank You.

### **References :**

- 1) Kuhn, *Structure of Scientific Revolution* P.167-8
- 2) Dandekar R.,N., Journal of the Asiatic Society of Bombay 1979 Ed. V.M. Kulkarni, *Some trends in Indian Historiography*. P.57
- 3) Grof Stanislav, The Journal of Transpersonal Psychology, Vol. 15 No.1 1983, *East and West Ancient Wisdom and Modern Science* P.21
- 4) Marriott Mckin, Contributions to Indian Sociology Vol. 23 No. 1 1989, *Construction an Indian ethnoscience* P.4
- 5) *Substance of the Speeches of William Wilberforce Esq. on the Clause in the East India Bill for Promoting the religious Instruction and Moral Improvement of the Natives of the British Dominions in India, on the 22nd June and 1st and 11th July 1813* PP 92-93.
- 6) Speech of Macaulay in Charter Debate of 10 July 1831, Macunlay, *Complete Works*, PP.585-6
- 7) Sharpe, ed. 1920 Selections from Educational Records Part I : 1781-1839, Calcutta Bureau of Education.
- 8) Jones William, A Discourse on the Institution of a Society for Inquiry into the History, Civil and Natural, the Antiquities, Arts and Sciences, and Literature of Asia, *Asiatic Researches* XIV.
- 9) Mill, James 1840. The History of British India, Vol. 2, London 100-101, 150
- 10) Calcutta Gazette (Supplementary) of 29th Jan. 1789.

• • •

# बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद्-दुसरे अधिवेशन

## उद्घाटनाचे भाषण

श्री. म. न. देशपांडे

दि. २६, २७ व २८ हिसेंबर १८ रोजी ठाणे येथे  
आयोजित केलेल्या बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेच्या  
दुम्न्या अधिवेशनाप्रसंगी श्री. म. य. देशपांडे यांचे  
उद्घाटनाचे भाषण.

हो. विजय बेडेकर, अध्यक्ष, प्राच्यविद्या अभ्यास  
संस्था, ठाणे; हो. मधुकर दगडीकर, नियुक्त डायरेक्टर,  
डेफक्न कॉलेज पोस्ट ग्रॅन्जेट औँड रिसर्च इन्स्टिट्यूट  
(अभियत विश्वविद्यालय), माझे सहकारी व मिळवणी, आणि  
येथे परिषदेत सम्भागी झालेले विद्वान, ठाणे वेधील इतिहास  
व प्राच्यविद्याप्रेरिती वंधुभिनी !

बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेच्या या  
द्वितीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी मला येथे हो. विजय  
बेडेकर व हो. दगडीकरयांनी आग्रहाने बोलाविले यावहल  
पी त्यांचा आभारी आहे व आपणीमारुख्या मुऱ जनांमध्ये  
काही विचार मांडून्यास मला अतिशय आनंद होत आहे.  
अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेव्यतिरिक्त बृहन्महाराष्ट्र  
प्राच्यविद्या परिषद ही स्वतंत्र प्रादेशिक व माय माराठी  
भाषेच्या माध्यमातून संगोष्ठी-संशोधन करणारी संस्था  
स्थापन झाल्याचे समजून व तिचे दुसरे अधिवेशन ठाणे  
येथे होत आहे ही अत्यंत स्वागतार्ह घटना आहे. महाराष्ट्रत  
प्राच्यविद्या, इतिहास, प्राचीन वाहमय, तत्त्वज्ञान,  
समाजजीवन, संस्कृती आदी तदनुयांगिक विषयांत पारंगत  
असे अनेक विद्वान होऊन गेले व सांप्रतीही विद्यमान आहेत.  
तसेच या विषयास वाईलेल्या संस्था कार्यरत आहेत.  
एकट्या पुणे नगरीत, भांडारकर ओरिएण्टल रिसर्च  
इन्स्टिट्यूट, डेफक्न कॉलेज, पुणे विश्वविद्यालय, टिळक  
महाराष्ट्र विद्यापीठ, भारत इतिहास संशोधन मंडळ, व  
इतर समयांमध्ये संस्था आहेतच, व महाराष्ट्र मुंबई, नागपूर  
या महानगरांत, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव येथील

विश्वविद्यालयांत, पुणे, नार, वाई व ठाणे आदी ठिकाणीसी  
अनेक संस्था आणि व्यक्ती महन्याचे कार्य करीत आहेत.  
या संस्थांव्यतिरिक्त भारतीय भाषा, संस्कृती, धर्म,  
संतवाहमय, नाट्य, नृत्य, कला, आदिवासी संस्कृती व  
कला यांचा सखोल अभ्यास करणाऱ्या सरकारी व स्वतंत्र  
संस्था व संग्रहालये आहेत. महाराष्ट्र डॉ. शीर्ष व्यंकटेश  
केतकर यांनी मुऱ केलेली कोशकार्याची पांपरा आतापर्यंत  
इतकी समृद्ध झाली आहे की महाराष्ट्र म्हणजे  
कोशकार्याचे आगर समजले जाते.

यांत प्रो. कृ. पा. कुलकर्णी यांचा अनुपस्थितिकोश,  
विद्रोहासांचा तीन खड्डांतील चरित्रकोश, प.  
महादेवशास्त्री जोशी यांचा भारतीय संस्कृतिकोश, वैदिक  
संशोधन मण्डळाचा श्रीतोकोश, वाई प्राङ्माण्यालेचा  
पर्यंतिकोश व सध्या पूर्णतेकडे जाणारा महान विश्वकोश  
यांचाही उद्देश्य करावयास हवा. दुसरे वैशिष्ट्य असे की  
इतल्या विद्वानांनी मराठीतून ग्रंथरचना करण्याचे ब्रत इतके  
जोपासले आहे की त्याची तुलना फक्त बंगाली व तमील  
विद्वानांच्या प्रयत्नांशीच करणे शक्य आहे.

प्राच्यविद्येच्या विविध अंगोंप्राचीनी संशोधनात्मक  
व व्यासंगी सेवा करण्यात अग्रेसर असणाऱ्या विद्वानांची  
आठवण या प्रसंगी मला होते व त्यांचे ज्ञेन आपण कसे  
केही शक्क असा संशय मनाला ग्रामून टाकतो. स्वर्गीय  
विद्वानांच्या यादीत पहिले नाव लोकमान्य टिळक यांचे,  
व पाठोपाठ हो. आर. जी. भांडारकर, महादेव गोविंद रानडे,  
गुरुदेव रा. द. रानडे, हो. मुख्यालयकर, वेलवलकर, धर्मानंद  
कोसंबी, त्यांचे विरंजीव हो. कोसंबी, इतिहासाचार्य  
राजवडे, प. म. दतो वामन पोतदार, रियासतकार मर्देसाई,  
ग. ह. खोरे, म. म. मिराशी, महादेवशास्त्री जोशी, विनोबाजी,

डॉ. सांकलिया, प्रो. शेजवलकर, नरहर कुरुंदकर, डॉ. याझ्हादानी, डॉ. शं.भा. देव, कलासमीक्षक डॉ. खंडालवाला आदी प्रमुख आहेत. अनवधानने विनीती दिवंगत विद्वानांची नावे राहून गेली असतील. या सर्व विद्वानांनी केलेली प्राच्यविद्येची मूलभूत सेवा व कीरी महाराष्ट्राच्या व भारताच्या सीमा ओलांडून जगन्मान्यता पावली आहे.

पाश्चात्य पंडितही या महत्वाच्या संशोधनकार्यात मागे नाहीत, त्यांचे स्मरणही संक्षेपाने होईल. या पंडितांमध्ये विनीत नव मैक्स म्यूलरचे, पाठोपाठ डॉ. याकोर्बीचे, पहिल्यांनी वेदांचे इंग्रजीत भाषांतर केले तर दुसऱ्यांनी, २५वे तीर्थकर महावीर यांनी पुनर्वर्धित केलेला जैन धर्म बुद्धाच्या पर्माहून प्राचीन व स्वतंत्र आहे हे सप्रमाण सिद्ध केले. त्यांना माझे गुरु प्रो. आर.डी. वाडेकर जैनांचा २५ वा तीर्थकर महणत असत, याच यादीत आहेत प्रो. विल्यम जोन्स, व ब्राह्मी लिपीचे गृह प्रयत्नपूर्वक उकलणारे ग्रिन्सेप, तसेच प्राचीन शिलालेखांचे वाचन व प्रसिद्धी करणारे कीलहोर्न, संस्कृतचा मौलिक शब्दकोश रचाणे मोनियर विल्यम्स, पहिले आर्कियोलॉजिकल संबंधे डायरेक्टर जनरल, ज्यांनी खुण त्सांगच्या वर्णनाच्या आधारे बुद्धधर्मी व प्रत्यक्ष बुद्धाने पावन केलेल्या स्थळांचा त्याच्या पावलावर पाऊल टाकून शोध लावला व संपूर्ण भारतात संचार करून अनेक स्थळांची सांगोपांग घर्चां केली. जेम्स फर्म्युसनने भारतातील स्मारकांचा, स्थापत्य व कला यांचा शोध घेतला. श्रीलंकेच्या डॉ. कुमारस्वामीनी भारतीय व पीरवात्य देशांतील कलेचा सखोल अभ्यास करून कलासमीक्षेवर ग्रंथ लिहिले व अनेक भारतीय संशोधकांना अभ्यासाची नवीन दिशा दाखविली, जिच्या आपारे प्रो. स्टड्हा क्रामरिश, प्रो. वासुदेव शरण अग्रवाल, डॉ. मोरीचंद्र व सी. शिवराम भूर्ति यांनी अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ लिहिले. मैक्स म्यूलर यांनी 'सेक्रेड बुक्स ऑफ दि ईस्ट' ही ग्रंथमाला सुरु करून पाली व संस्कृत भाषेतील अनेक महत्वाच्या ग्रंथांचे भाषांतर इंग्रजीत करविले. मैसूरुचे विद्वान शामशास्त्री यांनी १९०५ साली

उपलब्ध झालेला कौटिलीय अर्धशास्त्र हा प्राचीन भारतीय राजनीतिशास्त्रावरील अन्यांत महत्वाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. मौर्यकालीन राजकीय परिस्थितीवर व राजपर्मावर, अर्धव्यवस्थेवर, राजा, राज्य व सुसंघटित राज्यकारभार, तसेच मंत्रिमंडळ, सैन्य, कूटठुद आदी सर्व बाबीवर विचारपूर्वक विचार व नियम या ग्रंथात केलेले आहेत.

आज ह्यात व प्राच्यविद्येच्या संशोधनात मर्मग्राही कार्य करून मराठी भाषेत ग्रंथ लिहिणाऱ्या विद्वानांत डॉ. रा.चिं. देरे यांचा उद्देश्य करणे आवश्यक आहे. डॉ. कुमारस्वामी व वासुदेवशरण अग्रवाल यांचा आदर्श समोर ठेवून, लोककला, संतवाहमय, सामाजिक, पार्मिक संप्रदाय, लोकसाहित्य यांवर जे विचार व्यक्त केले आहेत त्यांची सादर दखल भारतीय व परदेशीय विद्वान घेत आहेत. अशाच प्रकारे काम करणारे एक मर्मज्ञ जर्मन संशोधक डॉ. सांथायमर यांनी खंडोबा व इतर देवतांचा व धनगर समाजाच्या चालारीतीचा अभ्यास केला पण त्यांचे कार्य त्यांच्या अकाली मृत्यूने अर्धेच राहिले हे एक दुर्दैव महणावे लागेल. कै. प्रो. शं. गो. तुळ्युक्ते यांच्या कार्याची दखलही घेणे आवश्यक आहे. संतसाहित्य, जुन्या मराठी शिलालेखांचील त्यांचा ग्रंथ व महानुभाव संप्रदायावरील लेखन दुर्लक्षित करून चालणार नाही. प्रो. कोलते यांनी महानुभाव वाहमय संपादित करून व त्या संप्रदायावर पार्मिक स्वतंत्र ग्रंथनिर्मिती करून, मध्ययुगीन महाराष्ट्रातील माय मराठी भाषेच्या घडणीवर, स्वतंत्र विचारसंपदेवर, जनसामान्याच्या जीवनव्यापारावर प्रकाश टाकला आहे. स्वातिप्राप्त विदुषी दुर्गा भागवत यांच्या अभ्यासाचा आवाका विस्तृत तर आहेच, पण त्यावरोबर त्यांच्या तर्कापिष्ठित व मूलगामी तात्त्विक विचारसरणीमुळे, बौद्ध तत्त्वज्ञानापासून ते लोकवाहमयाची अनेक गृहे त्यांनी उकलली आहेत.

इतके सर्व जमेच्या वाबूस अमूनही प्राच्यविद्येच्या सर्वांगीन व सखोल अभ्यासाची आवश्यकता संपलेली

नाही व संपर्णारही नाही, तसे पाहिले तर प्राच्यविद्येचे क्षेत्र अमर्यादित व ज्वलळज्वल सर्व ज्ञानशासांशी अगदी ज्वलचे नाते असणारे असे आहे. इतिहासपूर्व कालातील उत्खनन व संशोधन यांत पुरापायाणयुगापासून ताम्रपायाणयुगीन (Chalcolithic) संस्कृतीचे अवशेष निरनिराळ्या प्रांतांत मिळाले आहेत. महाराष्ट्र तर शेकडो ताम्रपायाणयुगीन वस्त्यांची नोंद करता आली आहे व काही महत्वाच्या स्थळांचे उत्खनन झाले आहे. जुने निधिवास म्हणजे नेवासा या प्राचीन स्थळाचे वर्णन झानेछारांनी 'अनादि पंचकोश क्षेत्र' असे जे केले होते ते किंती सार्व आहे त्याचा प्रत्यक्ष पुरावा डेक्स्ट्र कॉलेजने तेथे केलेल्या उत्खननांत मिळाला आहे. From Prehistory to History हा नेवासा येथील उत्खननाचा रिपोर्ट (सांकलिक, देव, ढवळीकर आदी) एक उत्कृष्ट ग्रंथ असून त्यात प्रवरा नदीच्या तीरावर पुरापायाण दगडी हत्यारांपासून, रंगीत मृदभांडांबाबोर व ताम्रपायाणयुगीन हत्यारे, मृतांचे दफन केलेले अवशोष, त्याच्या नंतर सातवाहनकालीन नाणी, मृदभांडी, सुदर्पर्मीय पूजेसाठी स्तूपाकृती, मृमत्य देवदेवता व खेळणी, व त्याच्या उत्तरकालीन स्तरांत रोमन व्यापान्याच्या आगमनामुळे त्याच्या कलापूर्ण सूचक वस्तू मिळाल्या आहेत व या स्तरात Indo Roman phase असे नामाभिधान दिले आहे. शेवटच्या म्हणजे वरच्या धरात मथयुगीन वस्तू व वास्तू प्राप्त झाल्या आहेत. यानंतर झालेल्या इनामगाव येथील उत्खननाचा वृत्तांत एका अत्यंत काळजीपूर्वक केलेल्या कामाचा नमुना म्हणून उढ्योखिला जातो. 'नवउत्खनन प्रक्रिया' (New archaeology) म्हणून ओळखल्या जाणान्या या प्रक्रियेत प्रत्येक स्तरातील वस्तीच्या अवशेषांची व तेथे राहत असलेल्या लोकांचे समग्र जीवन यांची सांगड घालून, ते स्थळ कोणाचे म्हणजे परिकांचे होते की सामान्य कामकर्त्यांचे वा कलाकारांचे होते, तेथे किंती लोक राहत असतील, त्यांचे व्यवसाय काय असावेत, खाण्याचे पदार्थ (धान्यप्रकार) काय असावेत, हवापाली आदी सर्व बारीकसारीक पण आवश्यक

निकर्ष सर्व तन्हेच्या वैज्ञानिक पाहणींनंतर केले गेले. दयमाबाद येथील उत्खननात प्रवरेच्या काठी अशाच एका ताम्रपायाणयुगीन नगरीच्या उत्खननात Harappan संस्कृतीचा स्तर मिळाला असून त्याच्याही आगोदरच्या सावल्या संस्कृतीचे (२३००-२००० इ.स.पूर्वी) अवशेष मिळाले आहेत.

डेक्स्ट्र कॉलेजमध्ये अनेक रुढ पुरातात्त्विक शास्त्रांव्यतिरिक्त आपुनिक वैज्ञानिक प्रयोगापिष्ठित विभाग आहेत. ज्ये आकृतिविज्ञान (Geomorphology), पुरातत्त्वीय सायनशास्त्र (Archaeological Chemistry), नृविज्ञान (Physical Anthropology), जीवाशमपारांग विज्ञान (Palynology), पुराप्राणिअवशेषोपविज्ञान (Archaeo Zoology), पुरावनस्पतिविज्ञान (Palaeo Botany), या सर्व वैशिष्ट्यांमुळे, मी डेक्स्ट्र कॉलेजचे 'संपूर्ण एका उत्खानातील पुरातत्त्व' (Total Archaeology under one roof) असे नामाभिधान त्या संस्थेच्या पहिल्या पदवीदान समारंभात केले आहे. हे सर्व थोड्या विस्ताराने सांगण्याचा हेतू हा की पुरातत्त्व व तदनुयंगाने प्राच्यविद्येची व्यासी किंती विशाल व मूलगामी आहे व हे तिचे स्वरूप संपूर्णपणे समजून घेण्यास विज्ञानाचीही जोड अत्यावश्यक आहे. प्राच्य विद्येचा कलीरवट कार घनदाट, प्रवंड व नवोन्मेषशाली आहे, आणि या विषयाच्या अनेक शाखा उपशाखा अभ्यासणे अगत्याचे आहे. हे कार्य जर इपाट्याने केले नाही तर आप्ही आपली ओळख, आपली अस्मिता विसरून जाऊ.

नव्या युगातील येगाने होणान्या विज्ञाननिष्ठ प्रगतीमुळे, वैचारिक संप्रेक्षण प्रौद्योगिकीमुळे (Communication Technology) मुपारलेल्या संचारसोईमुळे सर्व रोडे व म्हणून जग ज्वल ज्वल येत आहे, व एक नवी वैशिक संस्कृती आकार पेत आहे. विज्ञानाच्या क्षेत्रांत एक वेगळीच निकाराची चढाओढीची (Highly competitive) स्पर्धा चालू आहे, व ही दुपारी आहे- एक विनाशाकडे

नेणारी व दुसरी विवेकाने, संयमाने, समजुतीने वापरली तर बहुजनहिताय, बहुजनसुखाय होऊन विश्व एक स्वर्ग बनेल व प्रगतीच्या, समृद्धीच्या नव्या वाटा दृष्टिपथात येतील. ही स्पर्धा 'श्रेयस' व 'प्रेयस' या दोन्हामुळे प्रभावित झाली आहे. मुखलोल्पुता व बाह्य झगणगाटाम भुललेली प्रेयस (Extrovert- बहिर्मुळी) व दुसरी सात्त्विक, सर्व न्यायसंयमित आशा आकांक्षा पूर्ण करणारी - श्रेयस व अंतर्मुळी. ही दुसरी प्रवृत्ती प्राच्यविद्यांच्या अभ्यासामुळे वाढावयास हवी. आजच्या टी.व्ही. व विदेशीय अर्थव्यवहार व मुखलोल्पुतेच्या प्रभावामुळे आपण आपला प्राचीन वारसा विसरून जाऊ अशी भीती वाटत आहे. नव्या शताब्दीकडे वाटचाल करताना या मूलभूत प्रश्नाचा विचार आपण सर्वांनी करावयास हवा. या परिपेक्षात बृहन्महाराष्ट्र प्राच्य विद्या परिषद व येथील प्राच्यविद्या अभ्यास संस्था ही विनंदूरूप आशास्थाने आहेत. ह्या विनंदूचा सिंपू व्हायला वेळ लागेल पण त्यासाठी भगीरथ प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे.

प्राच्य विद्यांच्या सखोल अभ्यासाची माझ्या मनातील संकलनमा भी आपल्यापुढे ठेवू इच्छितो. हे एक माझे स्वयं आहे. प्रथम या विद्येची भौगोलिक व्यापी नुसती प्राच्य देशांपुरती मर्यादित नाही. प्राच्य म्हणजे पूर्वीचा (Eastern) असा मर्यादित अर्थ मला अपूर्ण वाटतो. प्राच्य याचा प्राक्कालीन (प्राचीन) असा अर्थ येतला पाहिजे - ह्यांत सर्वकष सर्व देश येतात, सर्व वैशिक वाहमय, इतिहास, सर्व ज्ञानशाखा, सर्व संस्कृती, सर्व तत्त्वज्ञाने यांत अंतर्भूत असावयास हवीत. आता या अभ्यासाची प्रक्रिया काय असावी याचा विचार करू या. गेल्या जवळ जवळ १५० वर्षांत आपल्या देशात व इतर देशांत अनेक पुरातत्त्विक उत्खनने झाली. आपल्या देशातील वस्तू, मणी, नाणी, मृणमय भांडी, पातूच्या व मृणमय बाहुल्या, खेळणी, अनेक यज्ञवाक्त सर्व वस्तू यांची भांडारे अनेक ठिकाणी, म्यूझियम व्यतिरिक्त भारतीय पुरातत्त्वाच्या अनेक भांडारांत

पूळ खात पडून आहेत. भांडारांत, विश्वविद्यालयांतील परिसरात, यांची गणना सहस्रावधी असेल. ही अमूल्य संपदा अशी दुर्लक्षित राहता उपयोगी नाही. प्रथंतील वर्जनानुसार Identification करणे जरुर आहे. हे काम पुरातत्त्वीय विद्यान व प्राचीन संस्कृत प्राकृत ग्रंथांतील वर्णने यांची वाहमयीन व पुराभाषेतील पंडितांच्या सहाय्याने सांगड घालून व्हावयास हवे. हे केल्याने प्रत्येक प्रादेशिक वस्तू-वास्तू यांच्या वैशिष्ट्यांची कल्पना, त्यांच्या उपयोगांसह समजेल व प्रादेशिक संपदेतील वैचित्र, समानता, फरक लक्षात येतील व एकात्मकतेचा धागाही सापडेल. उदाहरण द्यायचे झाले तर चित्रकलेसंबंधी वाणभटाच्या हर्षचरितात किती महत्वाचे उद्देश येतात हे संक्षेपाने पाहू येद्ये अनेक चित्रप्रकार, चित्रभूमी, चित्रभिती, चित्रबंधन, चित्रद्रव्य, चित्रनिर्माण, मूलरंग व मिश्ररंग आदी सर्व चित्रकारीच्या सिद्धांतांबद्दल सम्बद्ध झान आपणास मिळू शकते. डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांनी हर्षचरिताचा अभ्यास करून विविध कलांवर, वस्तुवास्तुप्रकारांवर प्रकाश टाकला व त्याचे नाते उत्खननातून मिळालेल्या वस्तूंशी जोडले. अशा तन्हेचा संवाद पुरातत्त्ववेत्यांमध्ये व वाहमयाच्या अभ्यासकांत व्हायला हवा. आणि यानंतर भारतात भारतीय संस्कृति-सभ्यता (Indian Culture & Civilization) प्रदर्शित करणारी ५ संग्रहालये स्थापन व्हावयास पाहिजेत. यासाठी अभ्यास, कल्याक विद्यान, संग्रहालयशास्त्र, विषयांचे सम्बन्धज्ञान असलेले तंत्रज्ञ एकत्र येणे जरुर आहे. अशा संग्रहालयांत प्राचीन शहरांची मानवित्रे, तेथील नरनारीच्या प्रतिकृती व त्यांचे आहार-विहार, उद्योग, कला आदी दर्शविणारे diagrams बनवावे लागतील, हे सर्व झाले तर प्राचीन भारताचे शतकाशतकातील बदलणारे चित्र साकार होईल. यात त्यांची वैज्ञानिक, कलात्मक, आध्यात्मिक, अपिभौतिक संपदा व संपूर्ण जीवनपद्धती प्रदर्शित होईल. हे करताना संपूर्ण भारताच्या सांस्कृतिक वैचित्रातील एकात्मकतेचे सूक्ष्म प्रत्यक्ष सर्वांना उमगेल व एकात्मकतेची भावना

सहजपणे वर्पिण्यु होईल. ही ५ संग्रहालये पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या दिशांत व एक मध्यभागी अशी असावीत व प्रत्येकात संशोधन केन्द्री असणे जरुर आहे, ज्यामध्ये भारताबाहेरील संलग्न व दूरस्थ देशांशी आपले सांस्कृतिक व व्यापारी संवंधं कशा प्रकारचे होते हेही अध्यासणे जरुर आहे.

हे प्रत्यक्षात आणण्यासाठी संस्कृत, प्राकृत, अरेविक, परिशियन, प्रांतीय भाषा व वाङ्मय यांचा अभ्यास आमच्या विश्वविद्यालयात व्हावा असे वाटत असेल तर तो माध्यमिक शाळांतही सुरु करणे जरुर आहे, नाहीतर संस्कृतप्राकृत शिकण्यासाठी अमेरिकेत Harvard वा जर्मनीत Heidelberg ला जावे लागेल, व परिशियनसाठी इराणमध्ये.

आता एका नवीन विषयाकडे, आपली प्राचीन स्मारके व कलात्मक वस्तुविषय यांच्या अभ्यासाकडे वळूया. ही भव्य, अपूर्व, कलात्मक स्मारके मानवाच्या अद्यांग प्रवासातील प्रगतीची पदचिह्ने आहेत. (They are like the foot·prints on the sands of time in the march of mankind from savagery to civilization). ही स्मारके जेव्हा परमेश्वराच्या प्रासादतुल्य मंदिराच्या, चर्चाच्या वा गुरुद्वारा, विहार, मस्जिद आदीच्या वास्तुमध्ये व्यक्त होतात तेव्हा त्यांच्या उभारणीत एक अलौकिक दिव्यभव्य तत्त्व साकार होऊ लागते. तेथे सौंदर्याला राणिव जोडली जाते, भव्यता आकृत्य व विस्मयाचे रूप घेते. विश्वकर्त्या ईश्वराच्या विराट विश्वरचनेचे macrocosmic स्वरूपाचे दर्शन ज्या वास्तू प्रतीत करावयाचे ती वास्तू विश्वरूपाचे स्वरूप अंशतः तरी दर्शवील अशी बनवावी असा मानस स्थृपतीचा व दात्याचा असणारच. त्याच्या बाहेरच्या भागावर कलाकुसरीत देवदेवतांच्या मूर्ती, निसर्गातील वेल-वनराजी, आदी पौराणिक व इतर कथांचे चित्रण असणार वा अनादी व निराकार रूप दर्शविण्यासाठी भव्य गुंधद असतील जे आकाशछत्राच्या प्रतीकासारखे असतील. मानव macrocosmic प्रमाणांत दर्शनासाठी सापकाचे

रूप घेऊन तेथे येणार, एवढेच नव्हे हा प्रासादच मानवप्रतिमारूप असेल पण तो प्रतीक असेल महत् रूपाकडे जाणाऱ्या मानवाचे. हे समजण्यासाठी एका रूपकाकडे घाव घेऊया, विनयपत्रिकेतील, तुलसीदासाचे एक सुप्रसिद्ध पद

केशव कहि न जाय का कहिए? ||३॥

देखत तव रचना विविध अति समुद्दि मनर्हि मन रहिए ||४॥

सून्य भीतिपर चित्र रंग नहिं,  
अनेककर घिनु लिंदा चित्रे।

खोए मिटड न मरड भीति,  
दुख पाइय यहि तनु हेरे ||५॥

रवि-कर-नीर बसइ अति दारून  
मकररूप तेही मांही।

बदन-हीन सो ग्रसइ चराचर  
पान करत जे जाही ||६॥

कोउ कह सत्य झूठ कह कोऊ  
जुगल प्रबल कहि मानै।  
तुलसीदास परिही तीनी भ्रम  
जो आपर्हि पहिचानै ||७॥

हे विश्वकर्मा! तुझ्या विराट विश्वरचनेचे (macro-cosmic व architectronic) व अणुवैशिक स्वरूप म्हणजे त्वा लीलया केलेला खेल, त्याचे मी आकलन करू शकत नाही. माझी मती गुंग होऊन जाते (मनामध्येच विरते), तुझे हे मायिक व क्षणभंगुर जग जणू काही कोणा कलावंताने विनाहस्तेण व रंगाशिवाय काढलेले चित्र आहे, पण तेही प्रत्यक्षात नसलेल्या भिंतीवर.

तुलसीदास पुढे सांगतात की, ही विश्वरचना अशी अहे की मृगजळात विहार करणारी एक मगरमळ तिथे पाणी पिण्यास आलेल्या चराचर जीवांना गिळत आहे.

(पान क्र. ३२वर)

## भारतीय वास्तुशास्त्राचा परिचय (१६)

### भुवनेश्वर येथील लिंगराजाचे देवालय

डॉ. र. पु. कुलकर्णी

आतापर्यंत आणण द्राविड शैलीच्या देवालयांची शिल्पशास्त्रातील ग्रंथांनुसार असलेली माहिती व याच शैलीत बांधलेल्या तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराची माहिती घेतली. तसेच नागर प्रासादांबद्दलची शिल्पशास्त्रानुसार असलेली माहिती व याच शैलीत बांधलेल्या खुजुराहो येथील आद्यानाथाच्या (शंकराच्या) देवालयाची, भूमिज प्रकाराच्या देवालयांची माहिती मिळविली. याच अनुक्रमाने ओरिसा शैलीतील देवालयांची शिल्पशास्त्राच्या ग्रंथांबद्दल माहिती मागील दोन लेखांमध्ये दिल्यानंतर आता त्याच शैलीतील भुवनेश्वर येथील लिंगराजाच्या देवालयाची माहिती येथे दिली आहे.

भुवनेश्वर येथील आकाराने व उंचीने सगळ्यात भव्य असलेले हे मंदिर आहे. भारतीयात सर्वांत भव्य व देखणे हे लिंगराजाचे मंदिर आहे. या देवळाची कळसापासून जप्मीपर्यंत उंची ४८.७ मी. आहे. जमिनीखाली पाया किती खोल आहे त्याची कल्पना नाही. या मंदिराच्या शिखराची उंची जवळ जवळ ४५.७२ मीटर आहे. याच्या शिखराच्या उतुंगपणामुळे ते मंदिर भुवनेश्वर शहरातून कोटूनही पाहिले तरी दिसते; एवढे च नव्हे तर भुवनेश्वरपासून कित्येक किलोमीटर दूरपर्यंत मंदिराचे उंच शिखर लक्ष वेधून घेते. हे देऊळ  $158.5 \times 141.7$  मी. इतक्या लांबी रुदीच्या प्रांगणात स्थिरावले ले आहे. या अंगणात मुख्य देवालयाशिवाय एकूण ६५ लहानमोठी देवालये आहेत. या मंदिराच्या पूर्वपश्चिम अक्षावर गर्भगार, जगमोहन, नाटमंदिर व भोगमंडप असे तीन मंडप आहेत. नाटमंदिरात देवापुढे नर्तन तसेच गानकला यांचे कार्यक्रम होतात. भोगमंदिरात भक्तांना जेवण शावयाची व्यवस्था आहे व जगमोहन मंडपात भक्त जमून देवदर्शन घेतात. गर्भगारात त्रिभुवनेश्वराची मूर्ती असून तिलाच लिंगराज महाले जाते व त्याचरून मंदिराचे लिंगराज हे नांव पडले आहे. गर्भगाराच्या पुढे जगमोहन, नाटमंदिर व भोगमंडप हे अनुक्रमाने एकापाठोपाठ येतात.

हे मंदिर निश्चित केला बांधले गेले ते माहीत नाही. परंतु जगमोहन मंडपाच्या भिंतीवर असलेल्या शिलालेखावरून या मंदिराच्या निर्मितीच्या काळाचा अंदाज येऊ शकतो. या देवालयात अक्षरात नंदादीप तेवत रहावा महणून जी देणगी दिली आहे त्या विषयीची माहिती या शिलालेखात दिली आहे. या शिलालेखाचा काळ इ.स. ११४४-१५ मध्ये अनन्तवर्मन चोडगंग हा राजा राज्य करीत होता. या देवालयात ओरिसाच्या राजांच्या वंशावळीची माहिती देणारा मदलपंजी नावाचा ग्रंथ आहे, त्यात दिलेल्या माहिती वरून यायाती - केसरी (दुसरा) याच्या काळात या मंदिराच्या बांधकामाची मुरुवात झाली आणि ते ललाटेन्दु-केसरी या राजाच्या कारकिर्दीत बांधून पुरे झाले असे समजते. यायाती-केसरीच्या काळ इ.स. १०३०-६५ असा आहे, आणि ललाटेन्दु महणजेच उद्योत केसरी राजा त्याच्यानंतर गादीवर आला.


ओरिसा शैलीतील देवालयांचे एक वैशिष्ट्य असे की जी त्याच्या भिंती व शिखर बाहेरून अनेक नक्कीनी, धर विभागांनी व मूर्तीनी नटलेली असली तरी त्यांचा आतील पृष्ठभाग सापा, कोणत्याही अलंकरणशिवाय असतो. येथे देखील देवालयाचा भिंतीचा व शिखराचा भाग भूयणविरहित असला तरी बाहेरील पृष्ठभाग हा अनेक नक्कीनी व उल्काह मूर्तीनी भरलेला असून या बाबतीतही हे मंदिर इतर मंदिरांच्या शिखरस्थानी आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

देवालयाचा अधोच्छंद पंचरथ प्रकारचा आहे. त्याच्या भिंतीची लांबी व रुदी  $15.9 \times 15.9$  मी. आहे. भिंतीची जाडी २.१ मी. आहे. या भिंतीच्या पाभागाची, महणजे भिंतीतील सर्वांत खालच्या भागाची पाच धरांत विभागणी केलेली आहे; ज्याला पंचकर्म म्हणतात. पाभागाची उंची २.८५ मी. आहे. यातील सर्वांत खालचा



छायाचित्र १ - लिंगराजाचे देवालय (भुवनेश्वर)

दिशा जुले १८/२०



छायाचित्र २ - राजराणी देवालय (भुवनेश्वर)  
पंचकर्म व मूर्तिकाम

हुर-धर हा वद्रमुण्डीनी भूषिणेला असून भिंतीवील कोनाड्यांच्या वर वद्रमस्तकाची नक्षी आहे. कुंभ धरावील चास्याचे पान उत्कृष्ट रीतीने कोरलेले आहे. या पचकमांतील पट्ठ, कणी व बसन्त यांना जोडणारा जो उभा पट्ठ आहे त्यावर दोन सिल्या तसेच खीपुलय जोडीचे (मिथुनाचे) शिल्य आहे. (छायाचित्र २ मध्ये पचकमं व भिंतीवील मूर्ती दाखविल्या आहेत. मात्र हे छायाचित्र राजराणी देवात्म्याचे आहे.) जंघेचे महणजे भिंतीचे दोन भाग आहेत. खालचा भाग व मध्यभागी असलेली बंधना यांची एकवित उंची २.१५ मी. आहे. जंघेच्या खालच्या भागातील खांबांवर (पाणांवर) खाकरा मुण्डीची नक्षी असून भिंतीच्या बंधनाच्या वरच्या भागावर पिढा मुण्डीची नक्षी आहे. खाकरा मुण्डीच्या मुहाईवर उत्कृष्ट नक्षी असून तिच्या शिखरावर वद्रमस्तक कोरलेले आहे. खाकरा मुण्डीच्या कोनाड्यांत गणेश, सरस्वती वर्गेच्या लहान आकाराच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. अनुराहाच्या खोब्रींत (anuraha recesses) खालच्या भागावर विरालांच्या (नट-विराल, गज-विराल इत्यादी) आकृती असून वरच्या भागावर अलसा कन्याच्या आकृती कोरलेल्या आहेत. भिंतीच्या उंचीच्या मध्यातून जागान्या बंधनांत तीन थर आहेत.

देवालयाच्या शिखराला गण्डी म्हणतात. गण्डीच्या सगळ्यांत खालचा जो धरविभाग त्याला बराण्डी म्हणतात. हा बराण्डीचा भाग दहा धरविभागांनी बनविलेला आहे व ते सर्व धरविभाग उत्तमोत्तम नक्षीनी सुंदर केलेले आहेत. गण्डी अपोच्छनांत पंचरथ प्रकारची असून बाढाचे (भिंतीचे) खांब (पाण) व उभे धरविभाग शिखरावरही नेलेले आहेत.

कोणकाच्या (कोपन्याच्या) भागांत दहा भूमी आहेत. प्रत्येक भूमीत पाच बराण्डी असून त्यांच्यावर असलेल्या भूमि-आमलाने प्रत्येक भूमि (मजला) दाखविली आहे. प्रत्येक बराण्डीत वर वर जाऊ तसेच तसेच लहान होत गेलेले चैत्य (शिखराकार) आहेत. अनर्दाच्या भागावर एकावर एक असे चाप शिखर असून त्यांची मालिकाच त्यावर आहे. जसे वर वर जावे तसेच त्यांचा आकार लहान होत जातो. या शिखरांच्या मालिकेमुळे गण्डीची उंची तिच्या वास्तव उंदीपेक्षा आणखी जास्त दिसते.

राहाच्या खालच्या बाजूला भव्य वद्रमस्तक आहे. यातील दक्षिणेकडील वद्रमस्तकात गणेशाची, पश्चिमेकडील वद्रमस्तकात कातकिक्याची व उत्तरेकडील वद्रमस्तकात नृत्य धैरवाची मूर्ती आहे. वद्रमस्तकाच्या वरच्या बाजूला नेहमी कीर्तिमुख (सिंहाचे तोंड) दाखविलात; परंतु येथे कीर्तिमुख नसून कमळाची नक्षी आहे. पण्याच्या वरती गजक्रान्त (हतीवर चढून गेलेल्या) सिंहाची मूर्ती आहे. पूर्व बाजूला जगमोहनमंडप असल्याने इतर दिशांकडील वद्रमस्तकापेक्षा येथील वद्रमस्तक वरच्या पातळीवर आहे. येथे जगमोहन व देऊळ यांना जोडणाऱ्या ठिकाणी (संप्रस्थळ) एक छोटेसे शिखर आहे. शिखरावर वद्रमस्तक आहे व वद्रमस्तकाच्या वर गजक्रान्त सिंहाची आकृती आहे. त्याच्याही वर प्रत्येक बराण्डीवर पाच वैत्यकांची नक्षी आहे. चारी दिशांकडील राहाभागाच्या अगदी वरच्या टोकाच्या भूमीवर लहान चिठ्ठिक्या आहेत.

शिखराच्या वरती 'विष्मा'चा भाग असून त्यावर भली मोठी आमलक शिला आहे. या आमलकावर कळस ठेवलेला आहे. विष्म व आमलका शिला यांच्यामधील अंतरांत 'वेकि' धैरवांच्या मूर्ती असतात; परंतु येथे सिंह व आसनस्थ शंकर यांच्या मूर्ती आहत. पदासनात बसलेल्या शिवमूर्ती निरनिराळ्या दिशांना वेगळ्या वेगळ्या आहेत व त्यामुळे देवालयाचे शिखर हेच बऱ्यु चतुर्मुखलिंग आहे असे वार्टे. शंकराच्या या मूर्ती शिखराच्या वरती ठेवण्यामागे हीच कल्पना असावी.

देवालयाचे शिखर आतून पोकळ आहे. त्यात एकमेकांवर ठेवलेल्या अनेक खोल्यांत जाण्यासाठी भिंतीमध्ये जिने काढलेले आहेत. शिखर अशारीतीने पोकळ केल्याने त्याचे बजन वरेच कमी झाले आहे. शिखराची उंची बरीच असल्याने हा उपाय केला असाया. देवालयात प्रवेश करण्यासाठी एक दरवाजा व पुन्हा तेथेच जगमोहनाचा दरवाजा असे एकमेकांस लागून दोन दरवाजे आहेत. त्यावरुन असा अंदाज केला जातो की देऊळ, गर्भगृह अगोदर बांपले व जगमोहन त्यानंतर काही काळाने बांपले गेले असावे.

जगमोहन १५.२४ x १६.७६ मी. लांबांद आहे.

येथे देखील भिंतीच्या पाभागात पंचकर्माचे धरविभाग आहेत. मात्र त्यावरील नक्षीकाम देवालयाच्या पंचकर्माईतके उत्कृष्ट नाही. पाभागाची उंची २.१ मी. आहे, या मंडपाचा बाड अपोच्छन्दनात पंचरथ प्रकारचा आहे, जंघेचे वंपनाने दोन भाग केले आहेत. जगमोहनाच्या बाढाची उंची बरीच असल्याने भिंतीच्या उंचीचे असे दोन भाग केले आहेत. अनर्थ व कोणपाण यांच्या वरती खालच्या बाजूला खाकरा मुण्डीची व वरती पिढा मुण्डीची नक्षी आहे. मुख्य देवालयाच्या भिंतीवर जशी याची नक्षी आहे तशीच येथेही, जगमोहनाच्या भिंतीवर देखील आहे. खाकरा मुण्डीच्या कोनाड्यात अनेक देवतांच्या लहान मूर्ती आहेत मात्र त्यांत दिकूपालांच्या मूर्ती नाहीत. अनुराहाच्या खोलव्यात विराल व मिथुनांच्या मूर्ती आहेत तसेच अलसा कन्यांच्या मनोहारी मूर्ती आहेत. जंघेच्या खालच्या भागाची उंची १.९३ मी. आहे. वरच्या भागातील पिढा मुण्डीच्या कोनाड्यात देखील अनेक मूर्ती ठेवलेल्या आहेत. बराण्डी दहा धरविभागांची आहे.

जगमोहनाला दोन्ही बाजूना (उत्तर व दक्षिण बाजूना) मोठ्या खिडक्या आहेत. या खिडक्यांच्या चौकटीवर उत्तम नक्षी असून त्यांची चौकटीसह लांबी व उंची अनुक्रमे २.१७ मी. व २.७४ मी. आहे. त्यांच्या उत्तरांगावर द्वार-ललाट-विंब आहे. खिडक्यांना सहा उभे खांब असून त्या प्रत्येक खांबावर एक अलसा कन्या कोरलेली आहे. दक्षिणेकडील खिडकी नंतर काढून टाकून तेथे दार केले आहे. तेथे सध्या सहापैकी फक्त तीनच अलसा कन्यांच्या मूर्ती आहेत.

जगमोहनाचे पायऱ्यांनी बनविलेले शिखर जीभिनीपासून २८.९५ मी. उंचीपर्यंत आहे. त्याच्या पायऱ्यांचे दोन विभाग आहेत. खालच्या विभागात नऊ पिढा (पायऱ्या) असून वरच्यात सात आहेत. या पिढीच्या उभ्या बाजूवर पायदळ, घोडदळ तसेच प्राण्यांच्या रांगा दाखविलेल्या आहेत.

याच्या भिंतीवर चारी दिशांना बाहेरून मोठ्या मूर्ती आहेत. या मूर्ती क्लोराइट दगडांत कोरलेल्या आहेत. भिंतीसाठी मात्र बालूचा दगड (sandstone) वाफला आहे. यातील अजूनही उत्तम स्थितीत असलेली मूर्ती गणेशाची

आहे. तसेच दिकूपालांच्या मूर्ती देखील दिशापरत्वे येथे दाखविल्या आहेत. जंघेच्या वरच्या भागात ग्रहांच्या मूर्ती आहेत. उत्तरेकडील जंघेतील कोनाड्यांत राह, केतू व वृहस्पती यांच्या मूर्ती आहेत.

नाटमंदिर तसेच भोगमंडप हे दोन्ही मंडप नंतर बांधले गेले आहेत. त्यांचा काळ तेरावे शतक असावा. नाटमंदिर व जगमोहन यांच्यामध्ये कांहीसे अंतर आहे व तेथे अंतराळ मंडप आहे. नाटमंदिराचे पीठ १८.२९ x १८.२९ मी. वर्गाकार असून त्याची उंची ०.९१४ मी. आहे.

पिढाच्या पाभागात दोन धरविभाग असून ते थोड्या थोड्या अंतरावर वळमस्तकाच्या नक्षीनी जोडलेले आहेत. नाटमंदिराची भिंत पिढा मुण्डी, खाकरा मुण्डी, कुडमस्तंभ व अनेक मोठ्या आकाराच्या मूर्तीनी भूषविलेली आहे. मुण्डीच्या कोनाड्यांत लहान लहान मूर्ती आहेत. दोन कुडमस्तंभांच्या मपल्या जागेत ज्या मोठ्या आकाराच्या मूर्ती आहेत त्यांमध्ये स्त्रीपुरुषजोडी (मिथुन), निरनिराळ्या पशूंच्या मूर्ती तसेच गजविराल, नरविराल वर्गीरच्या मूर्तीचा अंतर्भाव होतो.

नाटमंदिराच्या पुढे भोगमंडप आहे. हा देखील चौरस आकाराचा असून याची भिंतीच्या बाहेरून बाहेरून रुंदी १६.८ मी. व आतून आतून रुंदी १२.६ मी. आहे. पहिल्यांदा हा मंडप उघडा नुसत्या खांबांच्या आपारावर उपर असलेला मण्डप होता. याच्या प्रत्येक बाजूला दोन कुडमस्तंभ व दहा खांब आहेत. या खांबांच्या वरचा भाग तोराणी जोडलेला आहे. खांबांची उंची ४.०५ मी. आहे. मंडपाच्या मध्यभागी उत्तम नक्षी कोरलेले चार खांब आहेत, परंतु या सर्व खांबाना व त्यांच्यावर असलेल्या तुळ्यांना वरचे भारी असलेले शिखर तोलवेनासे झाल्यामुळे खांबांचे मधील मोकळ्या जागा भिंती बांधून भरून काढल्या. अशा रीतीने हा उघडा मंडप गूढ मंडपात परिवर्तित झाला आहे. खांबांना जोडणारी जी तोरणे आहेत त्यांना आपार देण्यासाठी लोखंडी तुळ्यांचा वापर केलेला आहे.

भोगमंडपाच्या भिंतीचे मध्यवर्ष्यनाने दोन भाग केलेले आहेत. खालच्या भागाचे अलंकरण 'अलसा कन्या'


व खाकरा मुण्डी एक नंतर एक ठेवून केले आहे. मूर्ती व खाकरा मुण्डी यांच्या मध्ये कुडमस्तांभ आहेत, ते नाग व नारी यांनी अलंकारिलेले आहेत. खाकरा मुण्डीच्या कोमाड्यांत निरमिराळ्या देवता, दिक्षापाल व सिंहांच्या मूर्ती आहेत. जंपेच्या वरच्या भागाचे अलंकरण असेच केलेले आहे. परंतु तेथे खाकरा मुण्डी इवजी पिंडा मुंडीनी अलंकरण केलेले आहे, व अलसा कन्यांच्या जागी मिशुनांच्या मूर्ती आहेत.

भोगमंडपाचे शिखर पादन्यापायन्यांचे (पिंडांचे) असून पिंडांची दोन पोटलांत विभागणी केली आहे. पहिल्या, खालच्या पोटलात तीन पिंडा आहेत. प्रत्येक बाजूच्या मध्यभागी व पहिल्या पोटलाच्या वर सिंहांची मूर्ती आहे. याशिवाय वरच्या पोटलाच्या वरती वेकीपाशी पुऱ्हा सिंहांच्या मूर्ती आहेत व त्यांनी मंडपाचे मस्तक तोलून घरले आहे. भोगमंडपाला पुढच्या बाजूला व दोनही पार्श्वबाजूना प्रत्येकी दोन खिडक्या आहेत.

लिंगराजाचे मंदिर कार भव्य असून त्याला असलेले तीन मण्डप, त्यांच्या प्रत्येकावील पिंडा त-हेचे शिखर व त्यावरील अलंकरण यांची अगदी थोडी माहिती येथे देता आली आहे. त्याच्या भव्यपणाची व भूषणांची अधिक माहिती हवी असल्यास त्या देवालयाचे प्रत्यक्ष निरीकण करणे हाच उतम मार्ग आहे, तरीही हे मंदिर पाहताना विशेष लक्ष कोठे दावायास हवे याची कल्पना या छोट्याशा लेखाने येईल. ओरिसा शैलीतील देवालयांच्या संबंधी या अगोदरचे जे दोन लेख आहेत ते जर काळजीपूर्वक वाचलेले तर या लेखात जे शिल्पियशक शब्द आले आहेत ते समजून येतील. याशिवाय येथे दोन आकृत्या दिल्या आहेत. त्यामुळे गण्डीची, गर्भांगराच्या शिखराच्या मजल्यांची कल्पना येईल. दुसऱ्या आकृती भिंतीतील कोणक, अनुराह व अनर्थ खांबांच्या नक्षीची काहीशी कल्पना दिली आहे. कोणक पाण कोपन्यावर असून कोणक, अनुराह, अनर्थ, राह, अनर्थ, अनुराह व पुन्हा कोणक अशी जंथेची उभी विभागणी असते.



आकृती १-गण्डीवरील एक भूमी. लिंगराजाच्या एका भूमीत पाच वराण्डी आहेत, लिंगराजाच्या शिखरावर अशा दहा भूमी आहेत.



आकृती २-जंघाभागावरील अनर्थ, अनुराह व कोणकपाण

## प्राचीन भारतील शिक्षणपद्धती

श्री. श.गो. घोषाटे

आजच्या कर्नटक हा पूर्वी ज्ञात असलेल्या दक्षिणापथाचा म्हणजेच दक्षिण भारताचा मध्यवर्ती प्रदेश. इतिहासपूर्व काळातील सुदूर काही काही सुणा इथे आढळतात. अन् ऐतिहासिक तर विपुल प्रमाणात. सातवाहन हा दक्षिण भारतातील एक बलाढ्य राजवंश. त्याचेही या भूभागावर राज्य होतेच पण याशिवाय, विष्णुकृंडीन, चालुक्य, राष्ट्रकृत आदि सप्तांगी येथून राज्य केले. यांच्याच अंकित शिलाहार, कंदव, गंग, होयसाळ, यादव वर्गेरे राजशाहींनी कालपर्वते दक्षिणेत प्रातोप्रांती राज्य केले. व केळा केळा सप्तांगा डावलून आपले स्वातंत्र्यही उपभोगले. या घटना सापारण इ.स. तिस्रे शतक ते इ.स. तेरावे शतक या दरम्यान घडल्या आहेत. यानंतरचा काळ मुलतानी आक्रमणाचा व द्विटा, पोर्तुगीज वर्गेरे युरोपीय देशांच्या वर्चस्वाचा होता. पहिल्या कालखंडात सरासंघर्ष जफर होता पण त्याची झळ प्रजेला नसे. आणि महणूनच सामाजिक संस्था विनाप्रतिबंध कार्यरत असत. त्या संस्थांपैकी शिक्षणसंस्था ही एक होय.

प्राचीन काळचे कोरीव लेख मुद्द्याला घरून आणि त्रोटक स्वरूपात असत. अर्थात याला काही अपवाद आहेतच. आणि महणून त्यांच्या वाचनाचे अर्थ फारच काळजीपूर्वक व संदर्भाने लावावे लागतात. त्यानुनी आपणांस किंतीतील तत्कालीन घटनांची माहिती मिळू शकतो. पांतु जसे जसे पाचव्या सहाय्या शतकापासून पुढच्या कोरीव लेखांचे परीक्षण करू लागतो तसेतसे ते विस्तृत स्वरूपात असल्याने अधिक माहितीपूर्ण असल्याचे आढळून येते. आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. वैदिक, बौद्ध व जैन असे तीन धार्मिक मतप्रवाह प्रामुख्याने त्या काळी अस्तित्वात होतेच, शिवाय दुसऱ्या तिसऱ्या शतकानंतर वैष्णव व शैव यांचे प्राबल्यही जाणवू लागल्याचे दिसते. सातवाहनांच्या नाण्यांवर गजान्त लक्ष्मी आली आहे पण इतर ज्या देवता त्यांच्या लेण्यांमधील

कोरीव लेखात आल्या आहेत, उदा. इन्द्र, कार्तिक्य अथवा वासुदेव त्या नाण्यांवर नाहीत. याउलट परकीय कुणांसारख्या शासकांनी जी नाणी पाडली आहेत मग ती सोन्याची असोत वा तांब्याची, त्यावर बुद्ध, शिव व लक्ष्मी या देवता प्रामुख्याने आल्या आहेत. चौथ्या पाचव्या शतकात नाण्यांवर “परम भागवत” “परम वैष्णव” किंवा “परम माहेश्वर” असे लेख दिसून येऊ लागले आणि ही नाणी गुप्त सप्तांग, त्रैकूटक व कलचुरी यांची आहेत. दैवतांसंबंधी असा अभिनिवेश आपणास दिसून आला तरी त्यांची प्रजाहितदक्षता वाखाणण्याजोगी आहे. याचे उत्तम उदाहरण सहाय्या शतकाच्या मुख्यालीला होऊन गेलेला व ज्याने अल्पकाळ असे दक्षिण भारतात राज्य केले तो विष्णुकृंडीन वंशातील बलाढ्य राजा मापवर्मा हा होय. वैदिक परंपरेचा धोर अभिमानी आणि ज्यांच्या नावावर अकरा अद्योपेष यजू केल्याची त्याच्या दानपत्रांत नोंद आहे त्याची दाने मात्र बुद्धविहार व बुद्ध भिसू यासाठी आहेत. यातीली अनेक दानपत्रांत त्याच्या आईचा पुढाकार विशेष, दुर्दैवाने ताप्रपटात तिचा उद्देश, राजलक्ष्मी, महादेवी या विशेषांनी केला असून मूळ नाव मात्र आपणास आज ठाऊक नाही. सांगायचा मुद्दा असा की आत्मोन्तीसाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब केला तरी सामाजिक व्यवहार सर्व प्रजेला समान असे.

एका विशिष्ट भवयदिपर्यंत हे शिक्षण सर्वत्र समान असेहे होते असे दिसून येते. सहाय्या शतकापासून पुढे असे दिसून येते की, अग्रहारात वैदिक शिक्षण, विहारात बौद्धमत आणि बसदीमधून जैनमत यांचा अभ्यास होत असे. पण सर्व शिक्षणसंस्थांमधून समान असे. चालुक्य राजा द्वितीय पुलकेशी याच्या एका ताप्रपटामध्ये तर्कशास्त्रात निष्णात ब्राह्मणाला दान आहे तर त्याचाच वंशज विनवादित्य उदयदेव या ब्राह्मणास आपला राजपुरोहित महणून मान्यता

देताना त्याच्या गुरुचा उद्देश (पूज्यपाद आचार्य) पाणीनीय व्याकरणाचा अद्वितीय विद्वान महणून गौरव करतो. याने स्वतः निर्माण केलेले जिंमेंद्र व्याकरण सतत्या शतकात सर्वत्र सन्मान व आदर पूर्वक अभ्यासाले जावयाचे. याचा बदामीचा आत्रेय कला, वास्तुशास्त्र व आयुर्वेद यांसाठी खास प्रसिद्ध होता. त्याच वेळी धूवशर्मा नावाचा आचार्य वेद, वेदांग, न्याव व काव्य या विषयांत निष्णात महणून प्रसिद्ध होता. यानुन हेच दिसून येते की सर्वांना एकाच मापाचे शिक्षण देण्याची पद्धत नव्हती. प्राथमिक, ऐतिक व व्यावहारिक शिक्षणानंतर आपल्या आपल्या आवडीनुसार ज्ञानार्जन करण्याची मुभा होती.

काही काही शिक्षणसंस्थांची काही ठळक वैशिष्ट्ये असत. गोव्याच्या कदंब राजाने अगदी बालकांना, तिहिणे, बांधणे व गणित करणे या प्रकारच्या शिक्षणासाठी विशेष देणगी दिल्याची नोंद एका शिलालेखात आहे. बहुतेक नगरांमध्ये द्राविडपुरी व मठ असतच, अग्रहार सापारण मोठ्या शहरी ज्या ठिकाणी व्यापारउदीम असे अशा ठिकाणी असत. अग्रहार म्हणजे विद्यालयेच जण, व घटिका म्हणजे महाविद्यालये. अग्रहार व घटिका म्हणजे उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था. या ठिकाणी येणारा विद्यार्थिवर्ग म्हणजे पुढे समाजाचे नेतृत्व करणारा वर्ग.

या संस्थांची स्थापना बहुतेक राजेशांचा आणि त्याचे मंत्रिगण करीत, भूमिदान, अन्नदान वर्गीरप्रामाणे अग्रहार स्थापन करान्न त्यांची व्यवस्था लावणे हे अनेक पुण्यकर्मपैकी एक मुळ्य. नवव्या ते दहाव्याभक्राव्या शतकात स्थापन झालेल्या अशा किंती तरी विद्यालयांची माहिती आपलास कोरीव लेखांद्वारे मिळते. कोणताचा शिलाहार राजा मुमुक्षु याने मुलुंद, विरार वर्गी ठिकाणी वसवतेल्या द्राविणांच्या वसाही याच उद्देशाने की कोकण प्रांतात योग्य शिक्षणाची सोय व्हावी, हे द्राविणांची कन्हाडसरख्या देशावरील गावाहून बोलावले होते. असा आणखी एक अग्रहार १३ व्या शतकात यादव राजा रामदेव याचा मंत्री पुरुषोत्तम याने मराठवाड्यात पुरुषोत्तमपूर् या नावाचे गाव वसवून स्थापन केल्याचीही एक नोंद एका ताप्रपटात आहे. अशा कामात खियाही मागे नसत, कुणुतुर या गावी (कर्नाटकातील

सथ्याचे एक खेडे) गोव्याचा कदंब राजा कीती वर्मा याची राणी माळलदेवी हिने एक अग्रहार स्थापन केला होता. याच अग्रहारात जैनमत प्रशिक्षण दिले जावे अशी विनंती काही जैनमुनींनी राणीला केली होतो. त्या ठिकाणी मठाची स्थापना करण्याची कल्पना राणीने तात्काळ मान्य केली. व अग्रहाराच्या द्राविणांना तरी विनंतीही तिने केली. त्यासाठी जाणा अग्रहाराच्या व्यवस्थापनाकडून पाचवे सुर्वर्ण होणे देऊन विकल घेतली. या ठिकाणी पर्वनाथाचे मंदिर बांधून दिले व त्याच्या उद्घाटनप्रसंगी अग्रहाराच्या सर्व द्राविणांची पादपूजा केली. सर्व समारंभाचे पौरोहित्य बनवासीच्या मुपुकेच्चा अग्रहाराच्या प्रमुखाने केले होते. सर्वांत आक्षर्याची गोष्ट अशी की या मंदिराचे नाव माळलदेवी राणीने 'द्राविणालय' असे ठेवले, तत्कालीन सर्वपर्मसमभाव हा असा होता.

राजेश्वरवाड्यांनी एकदा स्थापन करून आणि व्यवस्था लावून दिल्यानंतर त्या शिक्षणसंस्थांमध्ये त्यांच्या दैनंदिन कामात त्यांचा हस्तक्षेप होत नसे. हेही त्या काळच्या शिक्षणपद्धतींचे एक मोठेच वैशिष्ट्य, दिलेल्या दानावर नंतर कोणीही हस्तक्षेप करीत नसत. मुळकूल पद्धती असल्याने विद्यार्थ्यांची भोजन, निवास, निवारा सर्व व्यवस्था अग्रहार करीत, मधून मधून किंवेक पणिक लोक कारणप्रत्येक देण्याही देत. त्याचा उपर्योग मुद्दा विद्यार्थी या आचार्यांच्या सोयीमुविपा यांसाठी होई.

शिस्त हा एक महत्वाचा पटक, मुलांचे पालक अद्वा देणगीदर आचार्यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच असेल या दृढ समझूतीने असत. आणि आचार्य मुद्दा निप्रक्षयाती, विद्यार्थ्यांवर पुढ्रकृत प्रेम करणारे. गैरवर्तीन करणाऱ्या पाल्याता सुपारप्याची संपी देऊन झाल्यावर काढून टाकण्याचा अंतिम निर्णय शेवटी आचार्यांचा. आचार्यांची योग्यता एक ताप्रपटात अशी आहे : यम, नियम, ध्यान, पारणा, जप, मौन, स्वाध्याय आणि समाप्ती यांत पारंगत. असे शिक्षक पक्षपाती असतीलच कसे ?

सर्वसामान्य अभ्यासक्रमात काव्यासाठी वालिमिकी, कायद्यासाठी मनू, तर्कशास्त्रासाठी शंकर, राज्यशास्त्रासाठी

## तंत्रनिकेतने - सध्य परिस्थिती

श्री. सीताराम श्रीकृष्ण मुजुमदार

तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्था, शासनाने चालविलेली तंत्रनिकेतने तसेच महाविद्यालये यांची संख्या पूर्वी अतिशय कमी होती. १९८३ मध्ये शासनाच्या असे निर्दर्शनास आले की विद्यार्थ्यांच्या मानाने तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्था, तंत्रनिकेतने व महाविद्यालये यांची संख्या मर्यादित असल्याने पुष्टक्षरा विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे शिक्षण घेता येत नव्हते. महणून विनाअनुदान तत्त्वावर ज्या संस्था असे शिक्षण देण्यास तयार असतील त्यांना महाराष्ट्र अशी महाविद्यालये सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली. महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी मग पुढाकार घेऊन अशी तंत्रनिकेतने १९८३ व त्यानंतरच्या वर्षांपासून सुरु केली. जगत आब अनेक विषयांचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यानुसार प्रत्येक तंत्रनिकेतनाला व महाविद्यालयाला वेगवेगळे विषय देण्यात आले. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, कैमिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सिस्टिम्स, इन्स्ट्रुमेंटेशन, टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्यूटर, फार्मसी, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी असे हे काही विषय. प्रत्येक तंत्रनिकेतनासाठी व महाविद्यालयासाठी १८० ते २४० जागांची मर्यादा शासनाने पातलेली होती व त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काची रक्कम देखील ठरवून दिलेली होती, आणि हे शुल्क होते वार्षिक रु. ३५००/-फक्त.

महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांनी उत्साहाने नवीन तंत्रनिकेतने व महाविद्यालये सुरु केली. प्रथम वर्षांसाठी पुरेसा प्राध्यापकवर्ग, प्रशिक्षित शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी, चतुर्थ श्रेणीचा सेवकवर्ग मिळाला नाही तरी निभवून नेता आले. पांतु दुसरे व तिसरे शेवटचे वर्ष पूर्ण करताना अनेक अडचणी येऊ लागल्या, कारण प्रत्येक विषयासाठी वेगळे प्राध्यापक, प्रशिक्षित शिक्षक

(इन्स्ट्रक्टर), मुलांच्या मानाने योग्य तेवढा कार्यालयीन वर्ग, चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे नेमावे लागले. तीन वर्षांच्या विद्यार्थ्यांची संख्या, त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यायला लागलेले शैक्षणिक वर्ग, कार्यशाळा, प्रयोगशाळा, कार्यालयाची जागा व अशा इतर अनेक बाबीसाठी सरकारने ठरवून दिलेल्या शुल्काची रक्कम फारच कमी पाठू लागली. तरी एक गोष्ट होती की शासनाने ठरवून दिलेल्या संख्येव्याप्रिक्त १०% जास्त जागा या व्यवस्थापनासाठी मंजूर केलेल्या होत्या. त्यामुळे फारसी खलखल न होता अशी तंत्रनिकेतने व महाविद्यालये चालूव होती.

सन १९८६ पायमूळ दौथा वेतन आयोग कार्यान्वित झाला. त्यामुळे नवीन वेतनश्रेणी, भविष्यनिर्वाहनपीडीची वाहीव रक्कम यामुळे संस्थांचा खर्च वाढू लागला. वाढलेला कर्मचारी वर्ग, त्यांच्या वाढलेल्या मागण्याव हाती असलेले उत्पन्नाचे आकडे यांचे प्रमाण व्यस्त व्यस्तच होत राहिले.

अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्याशी संलग्नता असेल तरच ही नव्याने सुरु करण्यात आलेली तंत्रनिकेतने व महाविद्यालये चालू ठेवता येतील अशा सूचना महाराष्ट्र शासनाने अशा सर्व संस्थांना दिल्या. आणि १९९०-९१ या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कात १०००/- रुपयांची भरभोस वाढ केली. त्यामुळे ३५०० रु. वरून शुल्क ४५००/- इतके झाले. पांतु त्याचे बरोबर अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद नवी दिल्ली हिचे नवे नवे निवैध आले. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार तंत्रनिकेतन व महाविद्यालय यांची जागा किती असावी? वर्ग किती आकाराचे असावेत, कार्यशाळेची लांबीसंदी किती पाहिजे,

प्रयोगशाळेत कोणकोणते सहित्य पाहिजे, कोणत्या विषयांसाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळा हव्यात, प्राध्यापकवर्ग किंतु शिकलेला असावा, त्याची संख्या किंतु असावी? सहायक शिक्षकवर्ग किंतु शिक्षित व किंतु असावा, प्रंथालय कमे असावे, त्याची जागा, पुस्तकांची संख्या, खेळाऱ्यासाठी पटांगण, वसंतिगृह वर्गे आदर्शवाद त्यांच्या या मागण्यांबरुन प्रतीत होत होता. परंतु हे सर्व क्रायपदे तर संस्थेज्बळ पुरेसा पैसा तरी हवा. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी लावलेल्या निकायांची पूर्ती करताना संस्थांची आर्थिक पारिस्थिती खालावत चालली. जास्तीत जास्त निकायांची पूर्ती केली तरी पुनर्तपासणीच्या वेळी नवीनव मुंदे उपस्थित व्यायामे, अशा प्रकारे कर्मचाऱ्यांनांना शासनामाणे सर्व प्रकारचे भर्ते, बोनस, वैद्यकीय मदत, दोन वर्षांतून एकदा तरी मूळ गावी जाण्यासाठी प्रवासखर्च अशा सदैव वाढत्या मागण्या, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे नवे नवे निकष; अभ्यासक्रमात बदल, नव्या विषयांची सुरवात, त्यामुळे नव्या प्रयोगशाळा, नवे प्राध्यापक यामुळे संस्थेच्या तिजोरीत काहीच शिळ्क राहीना. त्यामुळे विनाअनुदान तत्त्वावर तंत्रनिकेतने सुरु ठेवणे हे अतिशय कठीण होऊ लागले. शासन शिक्षणशुल्क वाढवून देण्यास राजी नाही. अशा रीतीने तंत्रनिकेतने चालवणे महणजे सर्वांसाठी डोकेनुकी होऊन राहिली आहे.

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाचे तंत्रनिकेतन हे असेच विनाअनुदान तत्त्वावर १९८३ सालापासून चालू केलेले तंत्रनिकेतन. इंडस्ट्रियल इन्स्ट्रॉनिक्स, केपिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टिम्स, इन्स्ट्रुमेटेशन, या चार विषयांसाठी १८० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाक्षमतेची प्रवासानी शासनाकडून मिळाली आणि १९८३ औंगस्टपासून तंत्रनिकेतन सुरु झाले. परंतु असंख्य अडवणी समोर उघ्या होत्या. तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांना वसण्यासाठी स्वतंत्र वर्ग नव्हते, प्रयोगशाळा नव्हत्या, कार्यालयांनी

कामकाजासाठी जागा नव्हती. अशा वेळी विद्या प्रसारक मंडळाच्या विज्ञान महाविद्यालयात तात्पुरती सोय करण्यात आली. वरील सर्व पूर्टीची पूर्ती लोगेच वर्गे अगद्याचे होते आणि महणून नवीन इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले. शासनाने व्यवस्थापनासाठी ज्या १०% अधिक जागा भरण्यास परवानगी दिली होती त्यातून इमारतीचा खर्च भागत होता. प्रथम वर्षाता शिक्षणारे प्राध्यापक हे विहिटिंग लेव्हर्स रहोते. कार्यालयीन व चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी यांची संख्या अत्यन्यता होती. त्यामुळे प्रथम वर्षासाठी जे शुल्क जमा झाले होते त्यातून खूप बचत झालेली होती. जेव्हा द्वितीय वर्ष सुरु झाले तेव्हा काही प्राध्यापकांची व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्या थोडीशी वाढली. परंतु दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांची फी जमा झालेली होती त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होती. तिसऱ्या व शेवटच्या वर्षाता वेळा सुरवात झाली तेव्हा प्राध्यापकांची संख्या वारीच वाढली. तीनही वर्षांसाठीच्या प्रयोगशाळांचा वापर, कार्यशाळेसाठी लागणारे लांकूड, लोखंड व गोरेरसारखे जॉब करण्यासाठी लागणारे सहित्य यामुळे पैसा भरपूर खर्च होत होता. परंतु अजूनही शिलकीच्या रकमेला हात लावावा लागला नव्हता. पुढे पुढे शासनाने दर सहामाहीला वाढवलेले महागाईभत्याचे दर, अंतरिम यांची तीन टप्पे, त्या सर्वांची थक्काची, भविष्य निर्वाह निश्चीचेही दर वाढत गेले आणि खर्च वाढूलागला. १९९०-९१ पासून शासनाने जरी शिक्षण शुल्कात वाढ केली तरी चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन, त्याची थक्काची देता देता शिलकीचा पैसा यापरावा लागला. कर्मचाऱ्यांच्या सतत वेगवेगळ्या मागण्या यांचाही विचार करावा लागत होता.

वरील सर्व वेतनखर्चांबोबरच अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेने सांगितलेल्या निकायांची पूर्ती करण्याची काऱ्ये चालू होती. विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनाच्या १९८३ ते १९९८ या पंधरा वर्षांच्या काळात संस्थेने तीन इमारती बांधपून पूर्ण केल्या. त्यामुळे शिक्षणिक

वर्ग, प्रयोगशाळा, कार्यशाळा, कार्यालय, ग्रंथालय, संगणक कक्ष, यांची बरीचशी सोय झाली. अजूनही अ.भा.तं.शि. परिषदेच्या निकायांसाठी एका स्वतंत्र इमारतीची गरज असून ती बांधण्याचे काम सुरु आहे. प्रयोगशाळेसाठी आवश्यक असणारी उपकरणे, ग्रंथालयात पुस्तके, किरकोलीचा खर्च (वर्षाकाठी लाखांपेक्षा जास्त असतो) यासाठीही बराच पैसा खर्च झाला. अ.भा.तं.शि. परिषदेची संलग्नता मिळवण्यासाठी १८० विद्यार्थ्यांच्या प्रवेशक्षमतेवर जे आदर्शवादी निकाय आहेत, त्यानुसार तंत्रनिकेतनात तीन वर्षांसाठी मिळून ५२ प्राध्यापक असावेत, ३३ इन्स्ट्रूक्टर्स असावेत व कार्यालयीन सेवक वर्ग ५७ असावा असे म्हटले असून एकंदर उत्पन्नाच्या ५०% रक्कम वेतनावर खर्च व्हावी व एका विद्यार्थ्याला एक वर्षासाठी रु. ११६००/- इतकी फी १९९० साली प्रमाणित करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र शासनाने फी रु. ४५००/- इतकीच मर्यादित ठेवलेली होती ती संपुष्ट येऊन १९९२-९३ सालापासून १९६०-९७ या वर्षांपर्यंत संस्थेची आर्थिक परिस्थिती कमकुवत होत गेली (We were in deficit) म्हणून नाइलाजाने १९९७-९८ या वर्षांपासून प्रतिविद्यार्थी रु. १८०००/- फक्त वार्षिक शुल्क आकारण्यात आले. आज सतत वाढत असलेली महागाई, दरवर्षी नेमाने देण्यात येणारी वार्षिक पगारवाढ, पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी यासाठी कमीत कमी रु. १८०००/- शुल्क घेणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी शुल्कात तंत्रनिकेतन चालू ठेवणे अशक्य आहे.

१९८३ ते १९९७ या काळात तंत्रनिकेतनाने वरील खर्चाव्यतिरिक्त प्रयोगशाळा, कार्यशाळा, वर्गांसाठी जवळ जवळ ९० लाख रुपये खर्च केले आहेत. यात यंत्रसामुद्दीर्घ, फर्मिचर, इलेक्ट्रिक मशिनरी, संगणक यांचा समावेश आहे. इतके सर्व कळूनही अ.भा.तं.शि. परिषदेची संलग्नता मिळते की नाही या प्रश्नाची टांगती तलवार आहेच.

अशा वेळी एक प्रश्न मनात येतो की जी शासकीय तंत्रनिकेतने या तंत्रनिकेतनातील काही कोर्सेस घेतात, त्या विषयांचा पुरेसा प्राध्यापक वर्ग यांच्या जवळ नाही, सुसज्ज प्रयोगशाळा नाहीत. त्या कोर्सची प्रात्यक्षिके आमच्या सप्रख्या विनाअनुदानतत्वावर चालणाऱ्या तंत्रनिकेतनातून करून घेतली जातात. शिक्कवणारा प्राध्यापक वर्ग Visiting या बेसिसवर शिक्कवत असतो. शासकीय तंत्रनिकेतने जर परिषूळ अवघेत (अ.भा.तं.शि. परिषदेच्या निकायांनुसार) नाहीत, याउलट ज्यांचे कोणीही पाठीराखे नाहीत अशा विनाअनुदान तत्वावर काय करण्याऱ्या तंत्रनिकेतनांवरच हे निर्बंध व निकाय लावले जातात, त्यांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहिले जाते; हीच खेदाची गोष्ट होय.

• • •

### प्राचीन भारतातील शिक्षणपद्धती

(पान क्र. २६ वरून)

कौटिल्य, व्याकरणासाठी पाणिनी यांच्या ग्रंथाचा अंतर्भूत असल्याचे दिसते. काही उत्तेज लक्षात ठेवण्यासाठार्हे आहेत. एका जैन मठात विद्यार्थ्यांनी 'अष्टावधानता' कशी आत्मसात करावी याचे विशेष शिक्षण देण्याची व्यवस्था होती. अर्थात यासाठी विद्यार्थिसंस्था अगदीच तुरळक आणि तेही बहुपा राजपुत्र, याशिवाय आपल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्हातील पाटणे या आजच्या गावातील एका मंदिरात ग्रहणित, ज्योतिष आणि यंत्रशास्त्र यांच्या अध्ययन व अध्यापन यांसाठी एका मठाची स्थापना यादव राजा सिंधण याने केल्याची नोंद आहे. या मठाचे आचार्य चांगदेव असल्याचे आपणास माहीत होते. सुप्रसिद्ध गणिती व ज्योतिर्विद भास्कराचार्य यांचे हे चांगदेव नातू.

• • •

## यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सी अंगवेद यदि वा न वेद ।

डॉ. प्र. वि. पाठक

विश्वोत्पत्तीच्या गृहाचा उलगडा करू पाहणाऱ्या  
ऋग्वेदातील मुप्रसिद्ध नासदीयसूक्तच्या शेवटच्या ऋचार्पात  
मूकाचे ऋषी प्रजापति परमेष्ठी एक मूलभूत प्रश्न आपल्यापुढे  
उपस्थित करतात.

‘यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अंगवेद यदि वा न वेद ।’

म्हणजे असीम आकाश व्यापलेल्या या सृष्टीच्या  
अध्यक्षाला (म्हणजे ब्रह्माला तरी सृष्टी कुटून आली, तिची  
उत्पत्ती करी झाली इ. चे) तरी ज्ञान आहे की नाही ?

या प्रश्नाचे उत्तर भारतीय परंपरेत दिले आहे. प्रस्तुत  
लेखकाचे गुरुवर्वद पं. सीतारामशास्ती कुळंदकर या संदर्भात  
एक प्रश्न विचारत असत : रावणाकडे वंदिस्त असताना  
सीतेच्या मनात परपुरुषाचा विचार आला काय ? या प्रश्नाचे  
उत्तर ‘परपुरुषाचा विचार आला नाही’ असेच आहे. तिने  
नंतर दिलेली अग्रिमीक्षा तेच सिद्ध करते. तोच भाव वरील  
ऋचार्पात आहे. चक्रनेमिक्रूपेण चालणाऱ्या माणव्या सृष्टीच्या  
प्रलयादर्थ्यान विलय झाल्यानंतर सृष्टीच्या निर्मिती, स्थिती  
आणि विलयाचे ज्ञानही त्या नासदासीत् नो सदासीत्-सत्-  
असताच्या पलिकडे असलेल्या-स्थितीत नष्ट पावले  
काय ? या प्रश्नाचे उत्तर ‘ते ज्ञान नष्ट पावले नाही’ असे  
आहे. कारण आपण ज्या सृष्टीत वावरत आहोत ती  
नियमबद्ध आहे.

असाच काहीसा प्रश्न आपुनिक  
विश्वोत्पत्तिशास्त्रज्ञाना पडला आहे. केंद्रिय विद्यापीठातील  
मुख्यिख्यात विश्वोत्पत्तिशास्त्र स्टीफन हॉर्किंग, कॅलिफोर्निया  
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे जोन प्रेस्किल आणि कीप  
थॉर्न या विश्वोत्पत्तिशास्त्रज्ञांमध्ये एक पैजऱ लागली आहे.

यापूर्वी विश्वोत्पत्तिशास्त्रज्ञांनी सृष्टीच्या उत्पत्तीच्या  
संदर्भात महत्स्फोटाचा (Big bang) सिद्धांत स्वीकारला  
आहे. महास्फोटाच्या वेळी या जगाची स्थिती विलक्षण

होती. त्याचे आकारमान शून्यवत् तर परन्ता आणि तापमान  
अनंत होते. महत्स्फोट झाला त्या क्षणापासून घडलेल्या  
घटनांचा आढावा या नास्त्रज्ञांनी गणिताच्या साहाने  
ऐश्वर्याचा प्रयत्न चालविला आहे. महत्स्फोट होण्यापूर्वीच्या  
स्थितीत नंतर उद्भवणाऱ्या सृष्टीचे ज्ञान समाविष्ट होते काय  
असा प्रश्न या आपुनिक शास्त्रज्ञांना नासदीयसूक्तातील  
रोवटच्या ऋचार्पात दिल्याप्रमाणे पडला आहे.

त्याचे उत्तर शोधताना वरील विश्वोत्पत्तिशास्त्रज्ञांनी  
आदिम विश्वस्थितीची साम्य असलेल्या कृष्णविवराच्या  
(black hole) स्थितीचा माणोवा पेतला आहे. कृष्णविवरे  
आपल्या अफाट गुरुत्वाकर्षणामुळे अफाट घनतेची, अफाट  
तापमान असलेली आणि नगण्य आकारमानाची असतात.  
कृष्णविवराच्या अस्तित्वाला गणिताच्या साहाने  
उलगडताना या विश्वोत्पत्तिशास्त्रज्ञांच्या दोन गटांमध्ये दोन  
विचारणावाह प्रसृत झालेले आहेत. त्यातील गणिताच्या  
अत्यंत मुंतागुंतीचा भाग वगदून साप्या भाषेत असे म्हणता  
येईल की कृष्णविवरस्थितीला आइन्स्टाइन यांच्या  
सापेक्षतावादाची समीकरणे लावली तर कृष्णविवरात  
ओढली जाणारी प्रत्येक वस्तू गिळंकृत होताना तिच्या  
घडणीच्या संबंधात असलेल्या ज्ञानासह नष्ट होईल.  
कृष्णविवरांना पुंजयांकिक (Quantum mechanics)  
गणिताच्या आपारे उलगडताना असे लक्षात येते की  
मूलभूत कणाचे उजेंत परस्पररूपांतर होताना त्यांच्या उत्पत्ती  
आणि विलयाचे ज्ञान नष्ट होत नाही. त्याशिवाय का  
मूलभूत कणांच्या पातळीवर वस्तुमान आणि ऊर्जा यांचे  
परस्परसंतुलन होत राहते ? मूलभूत कणांच्या अस्तित्वात  
त्या कणाचा आणि आकार येत असलेल्या वस्तुमानाचा  
आराखडाही समाविष्ट असतो. हे ज्ञान जतन करण्यासाठी  
ऊर्जेची आवश्यकता असते. तेव्हा पुंजयांकिकाची मणिते  
कृष्णविवरस्थितीला लावली असता त्या गिळंकृत झालेल्या  
वस्तुमानाच्या आराखडाह्याच्या ज्ञानाचे काय होत असेल?

या प्रश्नाचे काहीसे गमतीदार स्वरूप या विशेषतिशास्त्रज्ञांपुढे आले. जगातील यच्चयावतु ज्ञानाचा संग्रह असलेल्या एन्सायक्लोपीडिया द्विटानिका या ज्ञानकोशाचा खंड कृष्णविवरात ओढला गेल्यास त्याचे अस्तित्व नष्ट होऊत त्यातील ज्ञानही नष्ट होईल काय? हीकिंग यांच्या गटाचे म्हणणे ते ज्ञान नष्ट होईल असे आहे, तर दुसऱ्या गटाचे म्हणणे, असे होणार नाही असे आहे. या दोघांमध्ये जो जिंकेल त्या गटाला हरणाऱ्या गटाने अवधीचा विश्वकोश विकत घेऊ घायचा आहे. (टाइम्स ऑफ इंडिया, दि. २२ मे १८ ची बातमी)

या पैजेत विश्वकोशाची किंमत महत्वाची नसून जगताच्या विलयस्थितीत (collapse of the universe) जगताच्या पुनरुत्पत्तीचे ज्ञानही नष्ट होते काय असा मूलभूत प्रश्न या विशेषतिशास्त्रज्ञांपुढे ठाकला आहे. या प्रश्नाचे उत्तर भारतीय ऋग्यिमुळीनी शोधले आहे काय? होय, शोधले आहे. आजच्या आपुनिक विज्ञानातील या गहन प्रश्नाचे उत्तर ऋग्येद आणि उपनिषद्यांमध्ये सापडते.

आपल्याकडे प्रलयाची संकल्पना आहे. प्रलयानंतर आणि अद्युत विश्व आदिम अस्तित्व असलेल्या ब्रह्मात विलीन होते. ते निराकार व निर्गुण होते. या स्थितीला आजच्या वैज्ञानिकांनी ऐकांतिक स्थिती (state of singularity) असे म्हटले आहे. या स्थितीचे वर्णन उपनिषदांनी 'सत्यम् ज्ञानम् अनंतम् ब्रह्म' असे केले आहे. हे आदिम अस्तित्व (नाम्रल्यातमक सत्याच्या पलिकडचे) सत्य आहे, ज्ञानमय आणि अनंत आहे. तेव्हा प्रलय ज्ञालेल्या स्थितीतीही ज्ञान नष्ट होणार नाही असा त्यांचा दावा आहे. म्हणजे या स्थितीला सर्वाहारी सारेक्षतावादाचे नियम लागू न होता पुंजयामिक गणिताचे नियम लागू होतील असे वर्तविता येईल.

हे ज्ञान अव्यक्त स्वरूपात असेल, पण त्याच्या स्वरूपाबाबत काही अटकळ बांपता येईल काय? या ठिकाणी परत नासदीयसूक्ताची साक्ष काढता येते, तेथे हे विश्व 'तपस्तम्हिनाजायतैकम्' (ना.सू. ३) म्हणजे 'असीम तपामुळे हे एकच विश्व आकाराला आले'. या ठिकाणी तपाचा अर्थ आत्यंतिक तापमान असा होतो, तो त्या

ऐकांतिक स्थितीशी जुळतो, ही गोष्ट भारतीय ऋर्षीच्या चिंतनातून पुढे आली.

जे आदिम अस्तित्व-ब्रह्म-आहे त्याचे अस्तित्व मुळकोपनिषद्यानुसार 'यः सर्वज्ञः सर्वविद्याश्य ज्ञानमयं तपः' (मुळ. १.१.१) म्हणजे या ब्रह्माचे ज्ञानमय स्वरूपं त्याच्या तपातून - त्याच्या अफाट तापमानाच्या माध्यमातून (temperature related singularity) व्यक्त झाले आहे.

याचा अर्थ कृष्णविवरात खोचला ज्ञाणारा विश्वकोशाचा खंड हा वस्तुमानातील अस्तित्वात परावर्तित होत असलाना त्याच्या वाढणाऱ्या अफाट तापमानात त्याच्या अस्तित्वाचे आणि होऊ पातलेल्या निर्मितीचे सूत्र डडले आहे, ते ज्ञान साठविण्यासाठीही पुंजयामिक गणितानुसार ऊर्जेची गरज भासणार आहे. अफाट तापमानाच्या माध्यमातून ते जगत्कारणाच्या ज्ञानाशी संलग्न राहील.

कृष्णविवर अद्यवा एक पायरी पुढे जाऊन विश्वाच्या आदिम अस्तित्वात नंतर होऊ पातलेल्या सृष्टीच्या उत्पत्तीची दीजे त्याच्या निरतिशय उच्च तापमानात डडलेली आहेत असे म्हणता येईल. उदाहरण द्यायचे झाले तर, जर गणिताच्या आपारे महत्स्फोटाच्या पूर्वीच्या विश्वाच्या स्थितीचे समीकरण मांडता आले आणि त्यात दोन प्रकाराची विश्वे विचारात घेता आली तर ज्या विश्वाचे तापमान निरतिशय उच्च असेल त्या विश्वातच पुढे घडू पाण्याऱ्या उत्पत्तीचा आसाखडा (blue print) डडलेला असेल. जे विश्व तापमानरहित असेल ते कुटून सृष्टीची उत्पत्ती होण्याची शक्यता नसेल. महत्स्फोटापूर्वीच्या अशा दोन प्रकाराच्या विश्वस्थितीचे गणित विशेषतिशास्त्रज्ञांना मांडता येईल काय?

आता शास्त्रज्ञांच्या गटांतील पैजेकडे वबू, भारतीय तस्विरान आणि वैदिक चिंतनाचा मागोवा घेता महत्स्फोटापूर्वीच्या ज्या विश्वाचे तापमान निरतिशय उच्च आहे त्याता पुंजयामिक गणिते लागू पडल्याने तो गट ही पैज जिंकेल. कुठल्याही वस्तूच्या अस्तित्वाशी संलग्न ज्ञान त्याच्या मूलकाणांच्या अस्तित्वावरोबर नष्ट न होता तापमानाच्या विलक्षण स्थितीत सुरक्षित राहील. म्हणून

कृष्णविवरात पडणाऱ्या विश्वकोशातील ज्ञान असुण राहील.

या ज्ञानाचा उपयोग तरी काय? तोही वेदात दिला आहे, 'सूर्यचंद्रमसौ धाता यथापूर्वकल्पयत्' (प्राच्येद १०.११०.३) ही सर्व सूर्यचंद्रादिसंहित सृष्टी पूर्वीप्रमाणेच आताही विषात्याने मागच्या आरखड्यानुसार पुन्हा निर्माण केली. याचा अर्थ यापूर्वीच्या प्रलयात चराचर सृष्टीचा लय झाला तरी त्याचे ज्ञान पूर्वसुकृतकृपाने सादून राहिले. तेच आता आणण या सृष्टीत अनुभवत आहोत.

या पैजेत खरोखरीच पुंज्यामिक गट जिंकला तर त्याने कोणता विश्वकोश दुसऱ्या गटाला मागावा? प्रस्तुत लेखकाला वाटते की भारतीय संस्कृतीकोश त्यांना उपयुक ठरेल. प्रस्तुत लेखक या गटाला सायणभाष्यासह ऋच्येदसंहिता देऊ इच्छितो.

आजवर आपुनिक विज्ञानाशी जुळणारी कुठलीही गोष्ट सांगितल्यास ही पश्चातद्युदी आहे असे आपुनिक वैज्ञानिक म्हणतात. आजच्या विज्ञानाला माहीत नसलेले काही तरी नवे सांगा असा त्यांचा रोख असतो, प्रस्तुत पैजेच्या संदर्भात आपुनिक विज्ञानाच्या पतिकडे एक पाऊल टाकून वैदिक ऋषींचे चिंतन दिले आहे. ते खोर आहे की खोटे आहे ते विष्णोत्पत्तिशास्त्रज्ञानी ठरवावे. यापुढे 'पुराणांतील वांगी पुराणात' असे म्हणता येणार नाही.

• • •

## उद्घाटनाचे भाषण

(पान क्र. १८ वर्सन)

ही अशाक्याप्राय पटना 'तत्त्वज्ञान' या विषयाच्या परिभाषेप्रमाणे आहे असे श्री. मुरुदेव रा. द. रानडे यांनी एके टिकाणी मटले आहे. तत्त्वज्ञानाच्या विद्याच्यौना ही गृह परिभाषा माहीत असते, ती अशी:

'तत्त्वज्ञान म्हणजे एका जन्मांधाने काळोळ्या अंपाच्या गुहेत, तिथे नसलेल्या काळ्या रंगाच्या मांजराचा घेतलेला शोप'.

असो! अशा प्रत्यक्ष विस्मयकारक मंदिराचे शाब्दिक वित्र कसे केले आहे ते पहा, मंदिर आहे एका विचेच्या पानावर असलेले व

आपि कळस मग पाया रे असे,  
विना पायाविना बांधलेले, विना चुन्याने सांधलेले  
(इति एकनाथ)

एलापुराचलगताळूत सत्रिवेशम्

द्वीष विस्मित विमानचरामरेदाः ।

एस्वयंभु शिवपापम न कृत्रिमे श्री  
दृष्टे दूरीति बहु चर्चयन्ति ।

भूयस्तयाविपकृतौ व्यवसाय हानै-

रेतन्मया कथार्महो कृताभित्यकस्मात्

कर्त्तापि यस्य खलु विसाविस्मयमाप शिल्पि

तत्रामककीर्तनमकार्यत येन राजा ।

अमृतानुभवामध्ये अशा देवळाचे वर्णन झानेश्वर असे करतात - 'देव देऊळ परिवास कोजे कोरुन डोंगा ह. ऐसा भक्तीचा व्यवहार काक न व्हावा?'

अशा अदौताचे प्रतीकरूप विश्वरूपाचे वर्णन करून मी या द्वितीय बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेचे उद्घाटन केल्याचे जाहीर करतो, व आभार मानून या परिषदेस सुवर्ण वित्तितो.

## नवे वर्ष आणि निकालांची दखल

प्रा. मोहन पाटक

एप्रिल मे जून या प्रदीर्घ सुटीनंतर महाविद्यालय परिसरात परत विद्यार्थ्यांची व प्राध्यापकांची वर्दळ सुरु झाली आहे. पानगळीच्या दिवसांनंतर झाडांना नवीन पालवी कुटावी तसेपरिसराचे स्वरूप पालवीच्या दिवसांत पालटत आहे. पहिल्या पावसाच्या शिडकाव्याने प्रसंत्र होणाऱ्या मनांप्रमाणे महाविद्यालयाच्या वातावरणात प्रसन्नता जाणवत आहे. नवीन चेहे, नवे वर्ष, नवे भविष्य... लिंगिजावर सर्व नव्या रंगावी उपलब्ध होत असलेली दिसत आहे.

याचे वर्षन 'नेमेचि येतो पावसाठा' असे पारंपरीक पद्धतीने कराण्यापेक्षा, नव्या क्षणांची नवी पालवी असंच काळवसंवाटतंय! या पाईभूमीवर निकालांची दखल घेऊन 'दिशा' चे हे सदर नव्याने सुरु करताना अनेक विषय, योजना घात आहेत. महाविद्यालये, आमच्या मंडळाच्या शाळा या सर्व पटक संस्थांमध्ये लेखन करणारे, करू इच्छिणारे, नव्या नव्या क्षेत्रांमध्ये कार्यत असणारे किंतु तरी अस्यापक, व्याख्यात, प्राध्यापक अणि विद्यार्थी आहेत. निरनिराळ्या उपक्रमयोजनांचे काम पाहणारे शिक्षक आहेत. या सर्वांना 'दिशा' तर्फे खास प्रेमाची विनंती, 'दिशा' साठी लेखनसहकार्य करा! आपल्याला जेमेल का असा विचार करीत बसव्यापेक्षा पेन हातात व्या, सुवेळ तसेलिहून काढा. अडवणी येतील, त्या येतच असतात. त्यासाठी कपीही साहकार्य कराण्यासाठी 'दिशा' उत्सुक आहे. लेखलिहावासा वाटण, तो लिहिण, दुसऱ्यांन लिहिलेलं वाचण आणि संवाद सापण यासाठीच विद्या प्रसारक मंडळाचे हे व्यापीठ आहे. तेळा 'दिशा' ची वाटचाल दिशापूर्ण होण्यासाठी आण लेखन, वाचन, सूचना, यांच्या साहायाने आपता हातभार लावास ही अपेक्षा, हे आवाहन! आता निकालांपील यशावी दखल.

### बांदोडकर विद्यालय

आमच्या विद्यालयाने तुरीय वर्ष विज्ञान परीक्षेत विद्यार्थींच्या गुणवत्ता यादीत येण्याचा मान पुनर्व संपादन

केला. गत वर्षी आमच्या संलग्नाशास्त्र विभागातील मनाली वापरे उज्ज्वल यश मिळवले होते. यंदा हा मान प्राणिशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या कु. रश्मी सावंता घिलाला आहे.



कु. रश्मी सावंत

प्राणिशास्त्रात विद्यार्थींठारून ती सर्वप्रथम आली तर गुणवत्ता यादीत तिला ६८ क्रमांक मिळाला. तिला ६७८ गुण (८४.७५%) मिळाले. निकालाच्या दिवशी उपकुलारु डॉ. स्नेहलता देशमुख यांनी पुण्यगुच्छ देऊन तिला गौरव केला. या प्रसंगी पाटीलसर, प्राणिशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माधुरी पेजावर व रश्मीचे पालक विद्यार्थींठात आवर्जन उपस्थित होते.

आमच्या महाविद्यालयाला या परीक्षेस बसलेल्या २३८ विद्यार्थ्यांपैकी ३८ जण अनुपस्थित राहिले वा अनुरींण झाले. २०० विद्यार्थी उरींण झाले. यापैकी १३४ प्रथम श्रेणीत, ४८ द्वितीय श्रेणीत, ८ तृतीय श्रेणीत उरींण झाले. विषयवार तपशील पुढील प्रमाणे.

### प्राणिशास्त्र

कु. रश्मी सावंत ८४.७५% महाविद्यालयात व विद्यार्थींठात सर्वप्रथम. (विषयाचा एकूण निकाल ९३.३३%)

### गणित

किंवा केंभवी ८२.२५% महाविद्यालयात द्वितीय क्रमांक

(विषयाचा एकूण निकाल ८०%)

### रसायनशास्त्र

कु. सुमी श्रीनिवास ८१.५०% महाविद्यालयात तृतीय क्रमांक (विषयाचा एकूण निकाल ९०.४%)

### वनस्पतिशास्त्र

कु. माधुरी भाटखंडे ७३.३३% (विषयाचा एकूण निकाल ७५%)

### पदार्थविज्ञानशास्त्र

कु. आरती सावदरी ७१.६३% (विषयाचा एकूण निकाल ८२.०५%)

### संख्याशास्त्र

कु. श्वेता वैद्य ६७.२५% (विषयाचा एकूण निकाल ९१.६७%)

महाविद्यालयाची एकूण उत्तीर्णीची टक्रेवरी ८५% इतकी आहे.  
बारावीचा निकाल

बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातून, मार्च ९८ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९१.५६% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रति वर्षी ९०% च्या कर विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची दैरीप्रमाण परंपरा चालू राहिली.

या परीक्षेत ६०० पैकी ५४४ गुण मिळवणारा चेतन भोले महाविद्यालयातून सर्वप्रथम आला, तर ५३० गुण मिळवणारा विनोत केशकामत महाविद्यालयातून दुसरा आला.

परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १०० जण विशेष प्रावीण्यासह प्रथम वर्गात, १६१ जण प्रथम वर्गात, ८८ जण द्वितीय वर्गात तर १२ जण तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विप्रेश पाटील या विद्यार्थ्यांस पदार्थविज्ञानात १०० पैकी ९९ गुण मिळाले.

### अकरावीचा निकाल

अकरावीच्या निकालाचे बारावीच्या दृष्टीने अतिशय महत्व असते. आमच्या महाविद्यालयाचा अकरावीचा निकाल

८२.३५% (४०८ पैकी ३३६ उत्तीर्ण) इतका लागला. यात २२ विशेष प्रावीण्यासह, ११ प्रथम वर्ग, १४२ द्वितीय वर्ग तर ७३ तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

प्रथम वेळ्याचा मान ४११ गुण मिळवणाऱ्या कु. सीता प्रभू व कु. वृत्तासी प्रधान या विद्यार्थिनीना मिळाला.

या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्राचार्य सी.जी.पाटील यांनी कु. रशीद साकंत हिच्या यशाचा विशेष उल्लेख केला. “विद्यार्थीटाच्या गुणवत्ता यादीत महाविद्यालयाचे नव झळकणे याचा विशेष अभिमान आम्हाला आहे. ज्या विद्यार्थ्यांपूळे व शिक्षकांमुळे हा मान मिळाला त्या विद्यार्थ्यांचाही आम्हाला रास्त अभिमान आहे.” असे ते म्हणाले.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सी.म. सारंग व प्रा. मकरंद दीक्षित यांनीही सर्व उत्तीर्णांचे विशेष अभिनंदन केले आहे.

### कला आणि वाणिज्य

कला व वाणिज्य महाविद्यालयाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार कला महाविद्यालयातून प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले १२वी चे विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.

प्रथम कु. प्राजका तावडे ४४७ गुण

द्वितीय कु. रेशमा कुलकर्णी ४४४ गुण

तृतीय कु. हेमलता विभुते ४४० गुण

कलाशाखेचा एकूण निकाल ७१% इतका आहे.

वाणिज्य महाविद्यालयातून प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले १२वी चे विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.

प्रथम कु. सरिता ठाकूर ४१५ गुण

द्वितीय कु. परिणीता पाटील ४७८ गुण

तृतीय कु. डिंपल गाला ४६८ गुण

वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९०% इतका आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे, प्राचार्य स.वा. गोखले, उपप्राचार्य प्रा. सी.एस. एच. जोशी व प्रा. अशोक बडगुजर, श्रीमती जी. एम. पिंगे

यांनी अधिनंदन केले.

### तंत्रनिकेतनांच्या प्राचार्यांच्या बैठकी

विद्याप्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनाची मुख्यात १९८३ साली झाली. ८३ साली तंत्रनिकेतनाचे शुल्क शासनाने निर्धारित करून दिले होते, त्यात १० साली वाढ करून दिली गेली. परंतु सर्व स्तरांवर वाढलेली कर्मचारीसंघ्या, त्यांच्या वाढत्या मागण्या, तंत्रशिक्षण परिषदेचे निकाय इ. सर्व बाबांचा विचार करून आता आकारले जागारे शुल्क दिवसेदिवस अपूरे पडत आहे. विनाअनुदान तत्त्वावर चालणारी तंत्रनिकेतने त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडत आहेत.

यावर विचारविनियम करण्यासाठी प्राचार्य मुजुमदार यांनी आसपासच्या विनाअनुदानित तंत्रनिकेतनांच्या प्राचार्यांची एक

बैठक १५२० रोजी आयोजित केली होती. या पहिल्या बैठकीत ६ प्राचार्य व विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. श्री. वि. करंदीकर उपस्थित होते. याच बैठकीचा पुढील भाग महान् ५ जून रोजी पेश्यात आलेल्या बैठकीस १७ तंत्रनिकेतनांचे प्राचार्य उपस्थित होते. या बैठकीस विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. अ. धो. टिटू उपस्थित होते.

या दोन्ही बैठकीत बन्याच विषयांवर विचारविनियम होऊन तंत्रनिकेतनांचे मंडळ असावे असा विचार पडा झाला. तसेच प्रत्येक तंत्रनिकेतनाने प्रतिविद्यार्थी प्रतिकर्षी १२,५०० रुपये शुल्क आकारावे व त्यातील काही रक्कम इमारतनिपी प्रमाण घावी यासंबंधी एकमत झाले.

\*\*\*

## V.P.M'S Polytechnic College Campus, Thane Announces

### Govt. Recognized Computer Courses

Certificate Courses (6 months -morning-evening batch) in

1. Computer Operations	- min SSC pass/fail
2. Computer Programming	- min. HSC/CCO pass
3. Computer Applications & Office Automation	- min. SSC pass
4. M.S. Office	- min. SSC pass
5. Advance Diploma in Computer Software	- 1 year Parttime (evening)
Eligibility Grad/Engg Diploma	- min 40% marks

All courses are commencing from 15th July 1998.

#### Contact :-

For prospectus & admission, Polytechnic Office, Computer Centre between 8 a.m. & 5 p.m. on working days.

Principal

## ‘दिशा’ वर्ष क्र.२ मध्यील लेखासूची

क्र. लेखाचे शीर्षक	पृ. क्रमांक	लेखक	अनु.क्र.व महिना
१ अतीरिक्त शक्तीचे भय कोणास वाटते का?	२३ ते २६	अकोलकर व.वि.	७/जाने. ९८
२ आमची महाविद्यालये -आजची आणि उद्याची आल्हाने	३७ ते ३९	भिडे य.भ.	३/सप्टें. ९७
३ उत्तर भारतीय देवालयांचे मंडप (भारतीय वास्तुशास्त्र १६)	१६ ते २२	कुलकर्णी र.पु.	७/जाने. ९८
४ उत्तर भारतीय देवालयांचे मंडप (भारतीय वास्तुशास्त्र ११)	१७ ते २५	कुलकर्णी र.पु.	३/सप्टें. ९७
५ उज्ज्वल उद्यासाठी उद्योगक्रम	१७,१८	धरे रा.	४/ऑक्टो. ९७
६ एककालिकता -एक वैशिष्ट्य तत्त्व ?	२७ ते २९	वेढेकर धु.ह.	३/सप्टें. ९७
७ एकविसाव्या शतकातले महाविद्यालयीन ग्रंथालय	३५ ते ३७	कर्णिक प्रदीप	६/डिसें. ९७
८ एकटोप्लाझम व मूर्ते देह निर्मिती	३१ ते ३५	अकोलकर व.वि.	१०/एप्रिल ९८
९ ओरिसा शैलीची देवालये (अ) (भारतीय वास्तुशास्त्र १५)	२५ते२९ व३२	कुलकर्णी र.पु.	८/फेब. ९८
१० ओरिसा शैलीची देवालये (आ) (भारतीय वास्तुशास्त्र १६)	२१ते२५	कुलकर्णी र.पु.	१/मार्च ९८
११ अंबरनाथ येथील अमरनाथ (आम्रनाथ) शिवालय (भारतीय वास्तुशास्त्र १५)	१९ ते २७	कुलकर्णी र.पु.	६/डिसे. ९७
१२ कर्कटेश व समाजिक प्रजाती (भाषाविचार ११)	८ ते १७	वैद्य प्रकाश ल.	१/जुलै ९७
१३ केशव पाटणकरची मुताखत	३५ व ४०	मांजरेकर रवींद्र	१/फेब. ९८
१४ क्योटोची जागतिक परिषद (संपादकीय)	मु.पृ.१,२ म. पृ. ३	वेढेकर विजय	५/नोव्हें. ९७
१५ खजुराहो येथील नाग शैलीची देवालये (भारतीय वास्तुशास्त्र १४)	१९ ते २९ व३८	कुलकर्णी र.पु.	५/नोव्हें. ९७
१६ डॉली नंतर पौली, पौली नंतर...? (संपादकीय)	मु.पृ.१,२	वेढेकर विजय	७/जाने. ९८
१७ तयाचा वेलू गेला गगनाक्वारी	३४	शेवडे मैत्रेयी	८/फेब. ९८
१८ तंजावर येथील बृहदीश्वराचे मंदिर (भारतीय वास्तुशास्त्र १०)	५ ते १८व २३	कुलकर्णी र.पु.	२/ऑग. ९७
१९ तंज़हान, माथ्यमे व संस्कृती (भाषाविचार १४)	५ ते १८व ३४	वैद्य प्रकाश ल.	५/नोव्हें. ९७
२० दखल घ्यावी असा, असाही एक विषय	२७व २८	पाठक मोहन	७/जाने. ९८

२१	'दिशा' वर्ष क्र.१ मधील लेखमूली	४५ ते ४८	पाठक मोहन	१/जुलै ९७
२२	दृक्ष्राव्य माध्यमे-वैशिष्ट्ये (भाषाविचार १२)	५ ते १५	वैद्य प्रकाश स.	२/ऑगस्ट ९७
२३	दृक्ष्राव्य माध्यमे-दूरदर्शन (भाषाविचार १३)	५ ते १५	वैद्य प्रकाश स.	२/ऑगस्ट ९७
२४	नागर देवालये शिखर (भारतीय वास्तुशास्त्र १२)	५ ते ११	कुलकर्णी र.पु.	४/ऑक्टो. ९७
२५	पदार्थविज्ञान आणि परामानसशास्त्र	३० ते ३४	अकोलकर व.वि.	५/नोव्हें. ९७
२६	पर्यावरण (प्रश्नावली-इंग्रजी )	३८ ते ४० म.पृ.३		
२७	पर्यावरण ( इंग्रजी )	३९,४० व.म.पृ.३		७/जाने. ९८
२८	पर्यावरणाचे वाढते तापमान व अमेरिकन उद्योग	३९,४०		१०/एप्रिल
	सम्मानी भूमिका ( इंग्रजी )			
२९	पाणिनी : संस्कृत भाषा-शिल्पकार भारतीय संस्कृतीचा तीन सहस्र वर्षांचा आधार	३२ ते ३४	वेलणकर श्रीराम	६/डिसें. ९७
३०	पुन्हा क्योटो <sup>अंगृही</sup> आणि तिचे निष्कर्ष (संपादकीय)	मुख्यपृष्ठ	बेडेकर विजय	६/डिसें. ९७
३१	प्राचीन कोरोव लेख	१३ ते १६	पोपाटे शशिकांत	४/ऑक्टो. ९७
३२	प्राचीन भारतातील शिक्षणव्यवस्था	३२ ते ३४	शशिकांत पोपाटे	९/मार्च ९८
३३	प्राचीन भारतातील शिक्षणव्यवस्था : एक कवडसा कोरोव लेखांच्या झरोक्यातून	३५ ते ३८	पोपाटे शशिकांत	५/नोव्हें. ९७
३४	प्राचीन राज्यशासनातील सत्तापांच्यांवरील अंकुशाची कल्पना	१७ ते २२	परांजपे मीनल	२/ऑगस्ट ९७
३५	विनतारी संदेशवहनाचे मंशोपक बोस की मार्कोनी (संपादकीय)	म.पृ. १,२ म.पृ. ३	बेडेकर विजय	८/फेब्रु. ९८
३६	वृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेचे ठाण्यात झालेले अविस्मरणीय अधिवेशन	३५ ते ३८	पाठक मोहन	७/जाने. ९८
३७	भारत:एक ठेंगू लोकांचा देश ? (संपादकीय)	म.पृ. १,२, म.पृ. ३	बेडेकर विजय	१/जुलै ९७
३८	भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान	५ ते १५	पराडकर मो.दि.	७/जाने. ९८
३९	भारतीय मढांची मळूपुराणातील व्यायामप्रणाली	३३ ते ३५	परोटे मन्मथ	३/सप्टें.
१७				
४०	भारतीय वास्तुशास्त्राचा परिचय (१)	२९ ते ३१	कुलकर्णी र.पु.	१/जुलै ९७
४१	भारतीय विद्या आणि पुरातत्व व कलेतिहास	५ ते १३	जामखेडकर	१०/एप्रिल ९८

४२	भारतीय स्वतंत्र्य आणि चर्चित (संपादकीय)	मु.पृ.१,२ व४८	बेडेकर विजय	२/ऑगस्ट १७
४३	मन आणि शरीर	३३ ते ३१	अकोलकर व.वि.	१/जुलै १३
			व पु.ह.बेडेकर	
४४	मनोभजा विकृती व पूर्वकल्पना	२८ ते ३१	अकोलकर व.वि.	६/डिसें. १३
४५	महाविद्यालयीन वार्ता	४१ ते ४३	पाठक मोहन	१/जुलै १३
४६	महाविद्यालयीन वार्ता	४१ ते ४३	पाठक मोहन	२/ऑगस्ट १३
४७	महाविद्यालयीन वार्ता	४१ ते ४६	पाठक मोहन	३/सप्टें. १३
४८	महाविद्यालयीन वार्ता	३३ ते ३१	पाठक मोहन	४/ऑक्टो. १३
४९	महाविद्यालयीन वार्ता	३१	पाठक मोहन	५/नोव्हें. १३
५०	परिसर वार्ता या नावाने	२१ ते २४	पाठक मोहन	७/जाने. १८
५१	महाविद्यालयीन वार्ता	३६ ते ४०	पाठक मोहन	८/फेब्र. १८
५२	महाविद्यालयीन वार्ता	३५ ते ३८	पाठक मोहन	९/मार्च १८
५३	महाविद्यालयीन वार्ता	३६ ते ३८	पाठक मोहन	१०/एप्रिल १८
५४	माथ्यम इंटरनेट	३१,४० म.पृ.३		१/मार्च
५५	माझा भीच पडलो (परीक्षा)	३३,३४	शेवडे मैत्रेयी	८/फेब्र. १८
५६	वारंवार विचारले जाणारे प्रश्न	३३ ते ५२	बेडेकर पु.ह.व	२/ऑगस्ट १८
			अकोलकर व.वि.	
५७	वास्को-द-गामा किती हवा किती नको !! (संपादकीय)	मु.पृ.१,२ व म.पृ. ३	बेडेकर विजय	१०/एप्रिल
५८	विज्ञास आणि सारंक्ता	२६ ते ३१	अकोलकर व.वि.	
५९	विज्ञान असली आणि नक्ती (संपादकीय)	मु.पृ.१,२ मत पृ. ३	बेडेकर विजय	आस्टोवर १०
६०	विज्ञान आणि भारतविद्या	५ ते १८	वैद्य प्रकाश स.	६/डिसें. १३
६१	वेदकालीन राज्यपद्धती	१९ ते २८	मठ श. वा.	१/जुलै १३
६२	वेदार्थ पढूनी-योग आणि यज्ञविधीचे स्थान	१४ ते २६	पर्याप्तिकारी प्रिं.ना.	१०/एप्रिल १८
६३	वैद्यक, परामानसशास्त्र व अध्यात्मविचार	३० ते ३२	अकोलकर व.वि.	८/फेब्र. १८

६४	शिल्पकलानिधी	२७ ते ३० व ४०	कुलकर्णी र.प.	१०/एप्रिल ९८
६५	संगणक तंत्रज्ञान आणि भारतीय भाषा व संस्कृती	४३ ते ४८	प्रधान निनाद	२/ऑगस्ट ९७
६६	साहित्य व भाषाशास्त्र	५ ते २४	लेले वामन केशव	८/फेब्रु. ९८
६७	स्वातंत्र्य कोणासाठी? कशासाठी? (संपादकीय)	मु.प.१.२	बेडेकर विजय	९/मार्च ९८
६८	सुभाषित	३,४	पराढकर मो.दि.	१/जुलै ९७
६९	सुभाषित	३,४	पराढकर मो.दि.	२/ऑगस्ट ९७
७०	सुभाषित	३,४	पराढकर मो.दि.	३/सप्टें. ९७
७१	सुभाषित	३,४	पराढकर मो.दि.	४/ऑक्टो. ९७
७२	सुभाषित	३,४	पराढकर मो.दि.	५/नोव्हें. ९७
७३	सुभाषित	३,४	पराढकर मो.दि.	६/डिसें. ९७
७४	सुभाषित	३,४	पराढकर मो.दि.	७/जाने. ९७
७५	सुभाषित	३,४	पराढकर मो.दि.	८/फेब्रु. ९७
७६	सुभाषित	३,४	पराढकर मो.दि.	९/मार्च ९७
७७	सुभाषित	३,४	पराढकर मो.दि.	१०/एप्रिल ९७
७८	हलदीची कथा आणि व्याधा (संपादकीय)	मु.प.१.२	बेडेकर विजय	३/सप्टें. ९७
७९	Administering Higher Education Management point of view	२७ ते ३०	कानविदे एस.बी.	४/ऑक्टो. ९७
८०	Higher Education-Challenges and Opportunity	११ ते २१	प्रधान अशोक	४/ऑक्टो. ९७
८१	Sports and pastimes in Ancient India	५ ते ७ व ३१	बेडेकर विजय	१/जुलै ९७
८२	Total Quality Management in Education	२३ ते २६	जोसेफ टी.एम.	४/ऑक्टो. ९७

- \* लेख क्र. ७९ ते ८२ इंग्रजीत आहेत.
- \* याव्यतिरिक्त शीर्षक मराठी व लेख इंग्रजी असा शीर्षकासाठेर लेख इंग्रजीत असल्याची सूचना आहे.
- \* ही सूची शीर्षकातील पहिल्या वर्णनुसार आहे.

सूची संकलन - प्रो. मोहन पाठक  
ग्रन्थालय, बांदोडकर विज्ञान महाविद्यालय  
ठाणे.

(मुख्यपृष्ठ क्र. २ वर्णन)

भारताची अणुचाचाचणी

संपादकीय

अवैध मागानि त्यांच्या अण्यास कार्यक्रमासाठी साहित्य, तंत्रज्ञान, यंत्रसामुद्री हे मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यामध्ये युरोपमधील काही राष्ट्रांचा सुपा पाठिंबाही दिसून येतो. ज्या देशांमध्ये पाकिस्तानने हे मिळविण्यासाठी प्रयत्न केले त्यांमध्ये जर्मनी, फ्रान्स, इंस्टंड, स्वीडन, स्विट्जरलंड, बेल्जियम, हंगेरी, कॅनडा, तुर्की या देशांचा समावेश आहे. या प्रयत्नांत काही पाकिस्तानी शास्त्रज्ञ, नागरिक तसेच परदेशी नागरिक यांना तोथील सरकारने पकडले वा हड्पार केले. विशेषत: परदेशी कंपन्यांनी जाणतेपणे, खोल्या कागदपत्रांनिशी, अण्यासोपयोगी साहित्य पाकिस्तानला पुरविले. हे खालील उदाहरणांवरून उघड होतील.

कंपनी व देश

अ) एस.आर.इंटरनेशनल आणि

लिनबोर्न, शिमिटर व विअरगेट;

इंस्टंड (४ बनावट कंपन्या)

आ) कोरा इंजिनियरिंग, स्विट्जरलंड

इ) F.D.O.हॉलंड

ई) तुर्की

उ) इंजिन ब्लूरो, जर्मनी

ऊ) स्वीडन मधील कंपनी

ए) अरबेड सारस्थल, जर्मनी

ऐ) कालोफ; जर्मनी

ओ) न्यू टेक्नोलॉजीज् व पी.टी.बी., जर्मनी

औ) बेल्गो न्यूकिलअर, बेल्जियम

अं) टीम इंडस्ट्रीज जर्मनी

अ:) स्वीडन आणि हंगेरी

क) युरोन्को मंडळ (Consortium)

पुरविलेले साहित्य व उपकरणे इ.

समृद्ध युरोनियमप्रकल्पासाठी यंत्रसामुद्री (१९७३)

UF-6 वायू हाताळण्यासाठी लागणारा कारखाना. (१९७८) याची सामुद्री तीन विमानांतून पाकिस्तानला गेली.

डॉ. ए.क्रू खान या कंपनीत १९७२ ते ७५ मध्ये होते व त्यांना तेथे युरोनियम समृद्धीकरणाची सर्व माहिती मिळाली. (काही काळानंतर खान यांना खोल्या प्रसंसंभापत हड्पार करण्यात आले व त्यांच्यावर हॉलंड येथे अनुपस्थितीत खटला चालून ४ वर्षांची शिक्षाही सुनाविली गेली.)

इन्हर्टर्स (विद्युतंकंप परीवर्तन सामुद्री) व तंत्रज्ञान (१९८० चे दशक). (अमेरिकेची तुर्कीला समज).

वर्तुलाकार चुंबकाचे भाग व इतर साहित्य. (१९८१ ते ९२)

वेगवेगळ्या क्षमतेचे क्ष किरण कंमेरे (१९८५)

विशिष्ट प्रकारचे पोलाद व त्यापासून बनविलेले भाग (१९८५)

पूर्णपणे युरोनियम कारखाना (१९८५)

अणुशक्तीविषयक यंत्रसामुद्री, UF 6 गैस साठविण्याची पिपे, समृद्धीकरणासाठी लागणारे केंद्रोत्सारिक (Centrifuges)

कोबाल्ट व UF 6 तसेच प्रायोगिक पुनःप्रक्रिया साधनसामुद्री (१९७३)

किणोत्सर्गी पदार्थ हाताळण्यासाठी दोन कक्ष (१९७३) उभारणी.

युरोनियम समृद्धीकरणासाठी लागणारे केंद्रोत्सारक (Centrifuges),

बौलपेनच्या नावाखाली पाठविले. (१९७९)

क्षेपणाक्ष तंत्रज्ञान व क्षेपणाक्ष इंजन.

लेझर यंत्रसामुद्री, विशिष्ट प्रकारच्या झडपा (Valves) (१९९० नंतर)

युरोनियम समृद्धीकरण यंत्रणा एका पाकिस्तानी नागरिकाने चोरली.

पाकिस्तानला अवैध वा फसल्या मागाने अण्वसंबंधी सामग्री मिळविल्यावद्दल वा पुरविल्यावद्दल पकडले शिक्षा झालेले यांची माहिती.

क) डॉ. अब्दुल कादिर खान : १९७२ ते १९७५ :

हॉलंडमधील एका कंपनीतून युरोनियम समृद्धीकरण माहिती व तंत्रज्ञान चोरणे, तसेच योट्या पासपोर्टवर प्रवास करणे यासाठी एकदा हृष्पार आणि नंतर अनुपस्थितीमध्ये चार वर्षे कारावासाची शिक्षा हॉलंड मध्ये (१९८४).

ख) अब्दुल अब्दीब खान : पाकिस्तानात जन्मलेला कॅनडानिवासी, याला १९८० ऑगस्टमध्ये Inverter चे भाग पाकिस्तानला विकल्पाचा प्रयत्न केल्यावद्दल मौट्रियल येथे पकडण्यात आले.

ग) ऑटोबर १९८१ मध्ये अमेरिकेतून फसल्या माणाने निर्यात होणारा २२००० किलो द्विकोनियम घातू सीमाशुल्क विभागाने पकडला, 'गिवरीहणाचे सामान' या नावाखाली हा घातू पाकिस्तानला पाठविण्याचे प्रयत्न होते.

घ) हेन्ड मेबुझ व जावई : जर्मन : १९८१ ते १९९२ पर्यंत पाकिस्तानच्या खरेदी कार्यक्रमाची सूत्रे सांभाळल्यावद्दल दोन वर्षे कारावास.

ङ) हैक स्लेबोस, हॉलंड : डॉ. खान यांचा सहाय्याची, याला १९८३ ऑटोबरमध्ये अवैध मागाने पाकिस्तानला विशिष्ट ऑसिलोस्कोप पाठविण्याच्या प्रयत्नावद्दल पकडले.

च) नाझिर अहमद वैद : जून १९८४ मध्ये त्याला प्रगत विद्युत भाग पाकिस्तानला पाठविण्याच्या प्रयत्नात पकडले.

ज) अर्शद परवेझ : जुलै १९८४ मध्ये ५०,००० पॉड वजनाचे विशिष्ट पोलाद व वेरिलियम पाकिस्तानला पाठविण्याच्या प्रयत्नामुळे पाच वर्षांची शिक्षा.

झ) ओर्टमेयर, जर्मन : १९८३-८४ मध्ये आण्विक उपयोगी सामग्री पाकिस्तानला पाठविण्यावद्दल १ वर्ष कारावास.

झ) सलीम, लंडनमधील पाकिस्तानी दूतावासातील कर्मचारी : १९९६ मध्ये हृष्पार, फसल्या माणाने आण्विक साहित्य मिळविण्याचा प्रयत्न. (राजनीतिक कागदपत्रे पाठविण्याच्या थैलीचा वापर.)

ट) १९९४ मध्ये १ जर्मन, १ पाकिस्तानी व २ पोलिश नागरिकांविरुद्ध जर्मनीमध्ये सरकारतके चौकशी, कारण: अणुरूपन पाठविणे.

ही यादी अजूनही वरीच लांबविता येईल पण दिलेल्या उदाहरणाद्वारा वेगवेगळ्या क्षेत्रांतील, देशांतील कंपन्या व नागरिक या सर्व कार्यक्रमाता छुपेणे कसे हातभार लावीत होते ते दिसून येईल.

असे व्यवहार कधीच जाहिर वाचता करून होत नाहीत किंवा अशा व्यवहारांना कुठल्याच राष्ट्रांमध्ये कायदेशिर मानवताही मिळत नाही. प्रत्येक सजिव सार्वभौम राष्ट्र आपल्या संरक्षण सिद्धाते करता कार्यरत असते. चीन किंवा पाकिस्तान स्वतःच्या संरक्षणाची घोरणे भारत किंवा अमेरिकेच्या संरक्षणे आखित नाहीत. अशा व्यवहारांना नैतिकेतेची कसोटी लावणेही चूक आहे. जे आपल्याता अनैतिक वाटते ते कदाचित चीन आणि पाकिस्तानच्या या घोरणानां उत्तर करता भारतानेही संपूर्ण संरक्षण सिद्ध होउनव देता येईल. आणि महणूनच भारताच्या या अणुवाचण्या आणि अण्वस मिदतेची घोरणा भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि आत्मविकास वाढवणाऱ्या आहेत. भारतीय शासन आणि हा निर्णय घेणारे सरकार दोषेही अभिनंदनाला पात्र आहेत. भारतीय नागरिकांने खंविरपणे त्यांच्या मागे उभे रहाणे ही काळाची गरज आहे.

\*\*\*